



## महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ३, अंक ४७]

गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २३-२९, २०१७/अग्रहायण २-८, शके १९३९

[पृष्ठे ६४, किंमत : रुपये १४.००

### प्राधिकृत प्रकाशन

शासकीय अधिसूचना, नेमणुका इत्यादी

अधिसूचना

**BY THE PRINCIPAL DISTRICT AND  
SESSIONS JUDGE, SINDHUDURG**

#### Order

No. Admn./2816/2017.—Shri M. B. Tidke, District Judge-1 and Additional Sessions Judge, Sindhudurg is granted commuted leave for 05 days from 4th November 2017 to 8th November 2017 and permission to leave headquarters from 3rd November 2017 A. O. H. to 9th November 2017 B.O.H.

No *locum tenens* is necessary.

On return from leave Shri M. B. Tidke, is reposted as District Judge-1 and Additional Sessions Judge, Sindhudurg.

Certified that, under note 2 below rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule, 1981, Shri M. B. Tidke, would have been continued to an officiate as District Judge-1 and Additional Sessions Judge, Sindhudurg had he not proceeded on leave as above.

During the abovesaid leave period of Shri M. B. Tidke, District Judge-1 and Additional Sessions Judge, Sindhudurg, the charge of the Court of District Judge-1 and Additional Sessions Judge, Sindhudurg from 3rd November 2017 A.O.H. to 9th November 2017 B.O.H. shall remain with the undersigned.

Shri M. B. Tidke, District Judge-1 and Additional Sessions Judge, Sindhudurg is directed to hand over the charge of his Court to the undersigned. The District Judge-1 and Additional Sessions Judge, Sindhudurg is also directed to submit joining report to this office, in view of provisions contained in para 571 of Chapter XXX of Civil Manual.

Contents of this order be communicated to the officers concerned.

V. V. VIRKAR,  
Principal District and  
Sessions Judge,  
Sindhudurg,  
dated 4th November 2017. Sindhudurg.

**BY THE DEPUTY COMMISSIONER OF  
POLICE (OPERATIONS),  
AND EXECUTIVE MAGISTRATE,  
GREATER MUMBAI**

**Order**

No. CP/XI (6)/L.W./702(11)/2017.—Whereas, I consider it is necessary for the preservation of public peace and public safety in Brihan Mumbai. I, Deepak Deoraj, Deputy Commissioner of Police (Operations), Brihan Mumbai in exercise of the powers conferred upon me under sub-section (1) and (2) of section 37 read with sub-section (6) of section 2 and sub-section (2) of section 10 of the Maharashtra Police Act, (Mah. XXII of 1951) do hereby prohibit the following acts throughout Brihan Mumbai for the period from 00-01 hours of 19th November 2017 to 24-00 hours on 18th December 2017 ;

(1) The carrying of arms, cudgels, swords, spears, bludgeons, unlicensed guns, knives, sticks or lathis or any other articles which is capable of being used for causing physical harm (violence). Save for such firearms where license has been granted by this authority or where specific permission is sought for carriage of such arms from the competent authority.

(2) The carrying of any corrosive substance or explosive.

(3) The carrying, collection and preparation of stones or other missiles or instruments or means of casting or impelling missiles.

(4) The exhibition of persons or corpses or figures or effigies thereof.

(5) The public utterance of cries, singing of songs, playing of music.

(6) Delivery of harangues, the use of gestures or mimetic representations and the preparations, exhibition or dissemination of pictures, symbols, placards or any other object or thing which may in the opinion of any police officer posted in Brihan Mumbai City Police, offend against decency or morality or undermine the security of or tend to overthrow the State.

2. If any person goes armed with such article or carries any corrosive substance or explosive or missile in contravention of such prohibition he shall be liable to be disarmed of the corrosive substance or explosive or missile shall be liable to be seized from him by any Police Officer and the article corrosive substance, explosive or missile so seized shall be forfeited to the State Government.

3. This order will not be applicable to any person being in service or employment of any Government or Government Undertaking required by his superiors or by the nature of his duties, to carry weapons. The order will also not be applicable to Private Security Guards or Gurkhas or Chowkidars etc., employed on watch-n-ward duties carrying lathis admeasuring in length not exceeding 3 1/2 feet.

4. Notwithstanding the expiration of this order after the period hereinabove mentioned .—

(a) Any investigation or legal proceedings may be instituted, continued or enforced.

(b) Any penalty, forfeiture or punishments incurred in respect of any contravention of this order may be imposed ; as if this order had not expired.

5. I further direct that this order shall be published and promulgated in Brihan Mumbai by affixing copies thereof in conspicuous public places and by announcing the same through loudspeakers or megaphones, as well as publishing through media of whatever form available.

Given under my hand and Seal this 15th November 2017.

DEEPAK DEORAJ,  
Deputy Commissioner of Police  
(Operations) and Executive  
Magistrate, Greater Mumbai.

**BY THE DEPUTY COMMISSIONER OF  
POLICE (OPERATIONS),  
AND EXECUTIVE MAGISTRATE,  
GREATER MUMBAI**

**Order**

No. CP/XI(6)/A.P./701(22)/2017.—Whereas it is considered necessary by me for the preservation of the public order to prohibit any assembly of five or more persons and any procession of any persons throughout the city of Brihan Mumbai and for the period hereinafter mentioned.

Now, therefore, I, Deepak Deoraj, Deputy Commissioner of Police (Operations), Brihan Mumbai in exercise of the powers conferred upon me by sub-section (3) of section 37 read with sub-section (2) of section 10 of the Maharashtra Police Act, 1951 (Mah. Act XXII of 1951) do, prohibit :—

- (i) Any assembly of five or more persons,
- (ii) Any procession of any persons ; and
- (iii) Any use of loudspeakers, and amplifying instruments, musical band and bursting of crackers in any procession by the assembly.

for the period commencing from 00-01 hours on 18th November 2017 and ending at 24-00 hours on 2nd December 2017 throughout the City of Brihan Mumbai.

The prohibition contained in the order shall not apply to :—

- (a) Marriage/thread naming ceremony, assemblies etc.
- (b) Funeral assemblies and procession on way to crematoriums/burial places.
- (c) Statutory meeting of companies of clubs, Co-operative societies and other societies and associations.
- (d) Social gathering and meeting of clubs, Co-operative societies and other societies and associations to transact their normal business.

(e) Assemblies in or about Cinema houses, theatres or any place of public amusement for the purpose of watching films, dramas or performances as the case may be.

(f) Assemblies in or about law courts and offices of the Government and local bodies in discharge of Governmental or Semi-Governmental functions.

(g) Assemblies in or about schools, colleges and other educational institutions for academic activities.

(h) Assemblies in factories, shops and establishments for normal trade, business and callings.

(i) Such other assemblies and the processions as may be permitted by Zonal Deputy Commissioners of Police, Brihan Mumbai and their supervisory officers.

Notwithstanding the expiration of this order after the period hereinabove mentioned.—

(a) Any investigation or legal proceeding may be instituted, continued or enforced.

(b) Any penalty, forfeiture of punishments incurred in respect of any contravention of this order may be imposed as if this order had not expired.

I further direct that this order will be published and promulgated in Brihan Mumbai by affixing copies thereof, in conspicuous public places, and by proclaiming the same through loudspeakers or megaphones as well as publishing through media of whatever form available.

Given under my hand and seal this 15th November 2017.

DEEPAK DEORAJ,  
Deputy Commissioner of Police  
(Operations) and Executive  
Magistrate, Greater Mumbai.

**जिल्हाधिकारी ठाणे यांजकडून  
अंतिम अधिसूचना**

क्रमांक सामान्य/का-१/टे-३/आस्था/त.सा.पु./कावी-१०/१७.— ज्याअर्थी, महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील निर्णय प्राफेब. २०१० (तलाठी)/प्र.क्र. ११२ (भाग-३)/म.१०, दिनांक २५ मे २०१७ अन्वये राज्यातील वाढती लोकसंख्या व वाढते नागरीकरण या अनुषंगाने क्षेत्रीय महसूल यंत्रणेच्या कामात झालेली वाढ विचारात घेता राज्यात एकूण ३१६५ नवीन वाढीव तलाठी साझे व ६ तलाठी साझांसाठी १ महसूली मंडळ या तत्वाप्रमाणे सदर वाढीव तलाठी साझांसाठी ५२८ नवीन महसूली मंडळे स्थापन करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, मा. विभागीय आयुक्त, कोकण विभाग, कोकण भवन यांनी त्यांचेकडील सुधारीत पत्र क्र. मशा/कार्या-५/प्रशासन/तलाठी सजा निर्मिती/२०१७, दिनांक ३० जून २०१७ व अंतिम सुधारीत पत्र दिनांक ७ जुलै २०१७ अन्वये ठाणे जिल्ह्यासाठी ७२ नव्याने निर्माण होणाऱ्या तलाठी साझांची संख्या निश्चित करून दिलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, ठाणे यांचेकडील पत्र क्रमांक सामान्य/का-१/टे-३/आस्था/तलाठी पुनर्रचना/कावि-७/२१७, दिनांक ३० जून २०१७ अन्वये साझांची फोड/पुनर्रचना करणेकामी नवीन साझांबाबतच नकाशे व सीमा निश्चित करणे व नवीन साझांचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी असावे या सर्व बाबींचा सविस्तर अहवाल सादर करणेकरिता दिनांक २५ मे २०१७ रोजीच्या शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक २(२) मध्ये दिलेल्या निर्देशानुसार उप विभागनिहाय उप विभागीय अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली समिती गठित करून त्यांचेकडून ठाणे जिल्ह्यातील उप विभागनिहाय होणाऱ्या साझांची फोड/पुनर्रचना याबाबत साझांची निश्चिती करण्यात आलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, (१) उप विभागीय अधिकारी ठाणे यांचेकडील पत्र क्रमांक टिडी/टे-१/आस्था/साझा पुनर्रचना प्रस्ताव/कावि-४५१९/२०१७/४९३३/५७७४४/२०१७, दिनांक १ सप्टेंबर २०१७ (२) उप विभागीय अधिकारी, भिवंडी यांचेकडील पत्र क्रमांक बीडी/महसूल/टे-३/आस्था/कावि/९/१७, दिनांक १ सप्टेंबर २०१७, (३) उप विभागीय अधिकारी, कल्याण यांचेकडील पत्र क्रमांक के.डी./टे-५/आस्थापना/त.स. पुनर्रचना/कावि-०८/१७, दिनांक ३० ऑगस्ट २०१७, (४) उप विभागीय अधिकारी उल्हासनगर यांचेकडील पत्र क्रमांक क्र. टे-२/आस्था/तलाठी पुनर्रचना/कावि-३६३/१७, दिनांक ३१ ऑगस्ट २०१७ अन्वये उप विभागातील ठाणे, भिवंडी, शहापूर, कल्याण, उल्हासनगर, मुरबाड, अंबरनाथ तालुक्यातील साझा पुनर्रचनेबाबतचा अहवाल सादर केलेला आहे.

ज्याअर्थी, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ चे कलम ४, पोट-कलम (२) द्वारे ठाणे जिल्ह्यातील तलाठी साझांची पुनर्रचना करण्याबाबतची प्रारूप अधिसूचना दिनांक १ सप्टेंबर २०१७ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती व त्यानुसार दिनांक २९ सप्टेंबर २०१७ पर्यंत जनतेच्या हरकती व सूचना पुराव्यानीशी मागविण्यात आलेल्या होत्या, त्यानुसार कोणाच्याही हरकती अथवा सूचना प्राप्त झालेल्या नाहीत ;

ज्याअर्थी, तहसीलदार, उल्हासनगर, अंबरनाथ, मुरबाड, ठाणे, भिवंडी यांनी प्रारूप अधिसूचेतील तलाठी साझा व गावे बरोबर असल्याबाबत कळविलेले आहे. तथापि तहसीलदार, कल्याण यांनी दिनांक ९ ऑक्टोबर २०१७ चे पत्रान्वये प्रारूप अधिसूचेनेत खालीलप्रमाणे प्रसिद्ध केलेल्या ६ साझांत समाविष्ट ६ गावांचे नावात दुरुस्ती करणेस व तहसीलदार, शहापूर यांनी दिनांक २३ ऑक्टोबर २०१७ चे पत्रान्वये पिवळी ऐवजी सावरोली खु. साझा व मुख्यालयाचे ठिकाण असा बदल करणेस कळविलेले आहे, तपशील खालीलप्रमाणे :-

तालुका	प्रारूप अधिसूचेतील गावाचा अ.क्र.	प्रारूप अधिसूचेतील गावाचे नाव	तहसिलदार यांनी कळविलेलेप्रमाणे दुरुस्त करावयाचे गावाचे नाव
(१)	(२)	(३)	(४)
कल्याण	५	उंबार्डे	उंबार्डे
	२२	नांदीवली तर्फे पांचानंद	नांदीवली तर्फे अंबरनाथ
	३६	आसदे	आजदे
	४३	गांवदेवी	गांवदेवी
	५१	नांदीवली तर्फे अंबरनाथ	नांदीवली तर्फे पांचानंद
	६४	आने	आणे

तालुका	प्रारूप अधिसूचेतील साझाचा अ.क्र.	प्रारूप अधिसूचेतील साझांचे नाव व मुख्यालय ठिकाण	तहसिलदार यांनी कळविलेलेप्रमाणे दुरुस्त करावयाचे साझांचे नाव व मुख्यालयाचे ठिकाण.
(१)	(२)	(३)	(४)
शहापूर	१८२	पिवळी	सावरोली खु.

त्याअर्थी, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ चे कलम ४, पोट-कलम (२) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून मी, डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी, ठाणे, ठाणे जिल्ह्यातील तलाठी साझांची पुनर्रचना करण्याबाबतच्या अधिसूचेचा अंतिम समुदा याद्वारे प्रसिद्ध करीत आहे.

खालील अनुसूची-अ मध्ये नमूद केल्याप्रमाणे ठाणे जिल्ह्यातील उप विभागीय अधिकारी, ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर यामधील पुनर्रचित तलाठी साझांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे असेल :-

अनुसूची - अ  
जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे

उपविभागाचे नांव	तालुक्याचे नांव	अ.क्र.	अ.नं.	पुनर्रचनेनंतर अस्तित्वात आलेल्या सजांचा तपशील		
		अ.क्र.	अ.क्र.	सजेचे नांव व सजाच्या मुख्यालयाचे ठिकाण	अ.क्र.	सजेत समाविष्ट असलेल्या गावाचे नांव
उपविभागीय अधिकारी, कल्याण	तहसिलदार कार्यालय, कल्याण	१	१	कल्याण	१	कल्याण
		२	२	वाडेघर	२	वाडेघर
				३	गंधारे	
		३	३	सापाड	४	सापाड
				५	उंबाडे	
				६	कोलीवली	
		४	४	चिकणघर	७	चिकणघर
		५	५	बारावे	८	बारावे
				९	गौरीपाडा	
		६	६	आंबिवली	१०	आंबिवली
				११	मोहने	
				१२	गाळेगांव	
		७	७	शहाड	१३	वडवली
				१४	अटाळी	
				१५	शहाड	
		८	८	काटेमानिवली	१६	काटेमानिवली
				१७	खडेगोळवली	
		९	९	तिसगांव	१८	तिसगांव
		१०	१०	नेतिवली	१९	नेतिवली
				२०	कचारे	
				२१	पिसवली	
				२२	नांदीवली तर्फे अंबरनाथ	
		११	११	हेदुटणे	२३	हेदुटणे
				२४	कोळे	
		१२	१२	खोणी	२५	खोणी
				२६	अंतली	
				२७	धामटण	
				२८	वडवली वृ.	
		१३	१३	निळजे	२९	निळजे
				३०	निळजेपाडा	
				३१	घेसर	
				३२	शिरहोण	
				३३	वडवली खु	
		१४	१४	दावडी	३४	दावडी
				३५	गोळवली	

				३६	आजदे	
		१५	१५	सोनारपाडा	३७	सोनारपाडा
					३८	मानगांव
		१६	१६	डोंबिवली नवी	३९	कोपर
					४०	डोंबिवली नवी
		१७	१७	ठाकुली	४१	ठाकुली
					४२	डोंबिवली जुनी
					४३	गांवदेवी
		१८	१८	नवागांव	४४	नवागांव
					४५	शिवाजीनगर
		१९	१९	चोळे	४६	चोळे
					४७	कांचनगांव
		२०	२०	गंजबंधन पाथली	४८	गंजबंधन पाथली
		२१	२१	आयरे	४९	आयरे
					५०	सागांव
					५१	नांदीवली तर्फे पांचानंद
		२२	२२	भोपर	५२	भोपर
					५३	काटई
					५४	उसरघर
					५५	घारीवली
					५६	संदप
		२३	२३	म्हारळ बु.	५७	म्हारळ बु.
					५८	म्हारळ खु.
		२४	२४	कांबा	५९	कांबा
					६०	वरप
		२५	२५	रायते	६१	रायते
					६२	गोवेली
					६३	पिंपळोली
					६४	आणे
		२६	२६	वसतशेलवली	६५	वसतशेलवली
					६६	आंबिवली तर्फे चोण
					६७	जांभूळ - मोहीली
					६८	भिसोळ
					६९	नालिंबी
		२७	२७	वाहोली	७०	वाहोली
					७१	दहागांव
					७२	मांजली
					७३	आपटी तर्फे चोण
					७४	आपटी तर्फे बाऱ्हे
		२८	२८	मांडा	७५	मांडा
					७६	मोहिली
					७७	बल्याणी
					७८	उंभणी

		२९	२९	टिटवाळा	७९	टिटवाळा
					८०	म्हसकळ
					८१	अनखर
		३०	३०	घोटसई	८२	घोटसई
					८३	मानिवली
					८४	नांदप
		३१	३१	बापसई	८५	बापसई
					८६	नवगांव
					८७	अडिवली
					८८	रेवती
					८९	दहिवली
		३२	३२	कुंदे	९०	कुंदे
					९१	मामनोली
					९२	कोलीम
					९३	केळणी
		३३	३३	चवरे	९४	चवरे
					९५	रोहन
					९६	अंताडे
					९७	पोई
		३४	३४	नडगांव	९८	नडगांव
					९९	दानबाव
					१००	पितांबरे
					१०१	चिंचवली
		३५	३५	खडवली	१०२	खडवली
					१०३	वावेघर
					१०४	वाळकस
					१०५	बेहरे
					१०६	ज्यू
		३६	३६	राया	१०७	निंबवली
					१०८	ओझर्ली
					१०९	राये
		३७	३७	वासुंद्री	११०	वासुंद्री
					१११	सांगोडे
					११२	कोंढेरी
		३८	३८	गुरवली	११३	गुरवली
					११४	मोस
					११५	उतणे
					११६	आंबिवली तर्फे वासुंद्री
		३९	३९	फळेगांव	११७	फळेगांव
					११८	उशीद
					११९	आरेळे
					१२०	रुंदे
		४०	४०	कोसले	१२१	कोसले

					१२२	पळसोली
					१२३	गेरसे
					१२४	काकडपाडा
					१२५	वेहळे
उपविभागीय अधिकारी कल्याण	तहसिलदार कार्यालय मुरबाड	४१	१	मुरबाड	१२६	मुरबाड
					१२७	शास्वीनगर
					१२८	माळीनगर
					१२९	फणसोली
					१३०	साजई
		४२	२	कुडवली	१३१	कुडवली
					१३२	देवपे
					१३३	देवगांव
		४३	३	किशोर	१३४	किशोर
					१३५	बांजले
					१३६	असोले
		४४	४	धानिवली	१३७	मोहरई
					१३८	धानिवली
					१३९	टेमगांव
					१४०	ब्राम्हणगांव
		४५	५	घोरले	१४१	घोरले
					१४२	पोटगांव
					१४३	नांदेणी
		४६	६	मासले	१४४	मासले
					१४५	कोळे
					१४६	वाशिवली भा
					१४७	पशोणी
					१४८	बिरवाडी
		४७	७	करवेळे	१४९	करवेळे
					१५०	वाघीवली
					१५१	असोसे
					१५२	हिरेश्वर
					१५३	चिखले
					१५४	वडू
					१५५	शिरगांव
					१५६	शिंदगांव
					१५७	आनंदनगर
		४८	८	कोलटण	१५८	कोलटण
					१५९	भालुक
					१६०	ठाकरेनगर
		४९	९	पवाळे	१६१	पवाळे
					१६२	टेमरे बु.
					१६३	पिंपळगांव
		५०	१०	मानिवली शि	१६४	मानिवली शि
					१६५	वेहेरे



					१६६	शिरवली
		५१	११	सासणे	१६७	सासणे
					१६८	न्हावे
					१६९	तोंडली
		५२	१२	नारिवली	१७०	नारिवली
					१७१	बांधीवली
					१७२	गोरखगड
					१७३	घांगुली
		५३	१३	देहरी	१७४	देहरी
					१७५	सिध्दगड
					१७६	तळेघर
					१७७	उचले
		५४	१४	म्हसा	१७८	म्हसा
					१७९	काचकोळी
					१८०	मानगांव
					१८१	शिलंद
					१८२	कान्होळ
					१८३	चिरड
		५५	१५	पाटगांव	१८४	पाटगांव
					१८५	माळेगांव
					१८६	चंद्रपुर
					१८७	मोहघर
		५६	१६	म्हाडस	१८८	म्हाडस
					१८९	रावगांव
					१९०	केंदुली
		५७	१७	साकुली	१९१	साकुली
					१९२	बोरीवली
					१९३	आंबेगाव
		५८	१८	डोगरन्हावे	१९४	डोगरन्हावे
					१९५	आगाशी
					१९६	आंबेटेंबे
		५९	१९	जांभुडे	१९७	जांभुडे
					१९८	खानिवरे
					१९९	गवाळी
		६०	२०	शिवळे	२००	शिवळे
					२०१	कोंडेसाखरे
					२०२	नढई
		६१	२१	माल्हेड	२०३	आंबेळे (बु)
					२०४	डेहणोली
					२०५	माल्हेड
		६२	२२	तुळई	२०६	तुळई
					२०७	कळंभे
					२०८	कळंभाड मु.

		६३	२३	कोरावळे	२०९	कोरावळे
					२१०	विठे
		६४	२४	भुवन	२११	भुवन
					२१२	दहिगांव
					२१३	शेलारी
		६५	२५	खाटेघर	२१४	खाटेघर
					२१५	कळंमखांडे
					२१६	जामघर
					२१७	खांदारे
		६६	२६	भादाणे	२१८	भादाणे
					२१९	खांडपे
					२२०	बोरगांव
					२२१	मानिवली बु.
		६७	२७	वैशाखरे	२२२	वैशाखरे
					२२३	पेंढरी
					२२४	वाघगांव
					२२५	झाडघर
					२२६	कुडशेत
		६८	२८	मोरोशी	२२७	मोरोशी
					२२८	दिवाणपाडा
					२२९	भोरांडे
					२३०	उदालडोह
					२३१	फांगणे
					२३२	आवळेगांव
		६९	२९	सावर्णे	२३३	सावर्णे
					२३४	धितबी
					२३५	फांगूळगव्हाण
					२३६	मोरगाव गणेशपुर
		७०	३०	शिरोशी	२३७	शिरोशी
					२३८	शाई
					२३९	मांदोशी
					२४०	बुरसुंगे
					२४१	वेळुक
		७१	३१	शेलगाव	२४२	शेलगाव
					२४३	आळवे
					२४४	खेड
					२४५	वनोटे
		७२	३२	धसई	२४६	धसई
					२४७	चाफे
					२४८	शिरपुर
					२४९	अल्याणी
					२५०	प-हे
					२५१	पिंपळघर

				२५२	कांदळी
				२५३	ओझीवले
		७३	३३	२५४	बळेगांव
				२५५	रांजनगांव
				२५६	खापरी
				२५७	उमरोली बु
				२५८	मानिवली घो.
		७४	३४	२५९	टोकावडे
				२६०	हेंदवली
				२६१	करचोंडे
				२६२	तळवली बा.
		७५	३५	२६३	कळंभांड भो
				२६४	दुर्गापुर
				२६५	मड
		७६	३६	२६६	उमरोली खु.
				२६७	गणेशपुर
				२६८	महाज
				२६९	मिल्हे
				२७०	खेवारे
		७७	३७	२७१	साखरे
				२७२	कासगांव
				२७३	अस्कोत
				२७४	संगम
				२७५	धारगांव
		७८	३८	२७६	सोनावळे
				२७७	देवघर
				२७८	सोनगांव
				२७९	सिंगापुर
				२८०	विद्यानगर
				२८१	वडगांव
				२८२	गोरेगांव
				२८३	दहिगांव
				२८४	रामपुर
				२८५	पळु
				२८६	एकलहरे
		७९	३९	२८७	पाडाळे
				२८८	मांडवत
				२८९	कोळशी
				२९०	दुधनोली
				२९१	जायगांव
				२९२	खोपिवली
				२९३	टुणे
				२९४	खुटारवाडी

		८०	४०	मानिवली खु	२९५	मानिवली खु
					२९६	खेडळे
					२९७	तळवली
					२९८	आंबेळे खु
					२९९	नांदगाव
					३००	मानगांव
		८१	४१	किसळ	३०१	किसळ
					३०२	इंदे
					३०३	सायले
					३०४	साजगाव
					३०५	पारगाव
		८२	४२	नागांव	३०६	नागांव
					३०७	खुटळबंगला
					३०८	डागुले
		८३	४३	माजगांव	३०९	दहिवली
					३१०	माजगांव
					३११	कान्हाले
		८४	४४	सरळगांव	३१२	सरळगांव
					३१३	उंबरपाडा
					३१४	मोहोप
					३१५	नारायणगांव
					३१६	नेवाळपाडा
					३१७	वडवळी
		८५	४५	तळेगांव	३१८	तळेगांव
					३१९	आनंदपुर
					३२०	जढई
					३२१	खरशेत
					३२२	फागळोशी
		८६	४६	माळ	३२३	माळ
					३२४	चोसोले
					३२५	आंबिवली
					३२६	कोचरे खु.
					३२७	कोचरे बु.
		८७	४७	न्याहाडी	३२८	न्याहाडी
					३२९	खुटळ बा.
					३३०	दिगेफळ
					३३१	वाल्हीवरे
					३३२	मेंदी
					३३३	पारांडे/धारखिंडी
					३३४	पाणशेत/मोधळवाडी
उपविभागीय अधिकारी उल्हासनगर	तहसिलदार कार्यालय उल्हासनगर	८८	१	उल्हासनगर तलाठी सजा क्र. १	३३५ (अ)	उल्हासनगर क्र. १ उल्हासनगर कॅम्प १ व २ (अशांत: म्हारळ, अशांत: शहाड.)
		८९	२	उल्हासनगर तलाठी	३३५	उल्हासनगर क्र. २

		१०	३	सजा क्र. २	(ब)	उल्हासनगर कॅम्प ३ (अशंत: वडोल, उल्हासनगर)
				उल्हासनगर तलाठी सजा क्र. ३	३३५ (क)	उल्हासनगर क्र. ३ उल्हासनगर कॅम्प ४ व ५ (अशंत: अंबरनाथ, अशंत: माणरे, अशंत: आशेळे, अशंत: खडेगोलवली, अशंत: काटेमानवली )
उपविभागीय अधिकारी उल्हासनगर	तहसिलदार कार्यालय अंबरनाथ	११	१	अंबरनाथ	३३६	अंबरनाथ
		१२	२	वडवली	३३७	वडवली
		१३	३	कोहजखुंटवली	३३८	कोहज खुंटवली
		१४	४	कानसई	३३९	कानसई
					३४०	जावसई
		१५	५	माणरे	३४१	माणरे
					३४२	आशेळे
					३४३	चिंचपाडा
		१६	६	मोरीवली	३४४	मोरीवली
					३४५	चिखलोली
		१७	७	पाले	३४६	पाले
					३४७	गोरपे
					३४८	काकोळे
					३४९	बोहोनोली
					३५०	जांभिवली
		१८	८	हा.वाडी	३५१	हा.वाडी
					३५२	कुंभाली
					३५३	बांधनवाडी
					३५४	कुशीवली
					३५५	साखरोळी
		१९	९	पोसरी	३५६	पोसरी
					३५७	पाली
					३५८	चिंचवली
					३५९	अंबोशी
					३६०	चिरड
					३६१	शेलारपाडा
		१००	१०	द्वारली	३६२	द्वारली
					३६३	उमरोली
					३६४	भाल
					३६५	आडीवली-ढोकळी
		१०१	११	उसाटणे	३६६	उसाटणे
					३६७	करवले
					३६८	ना-हेण
					३६९	बुर्दुल
					३७०	आसोडे
		१०२	१२	आंभे	३७१	आंभे
					३७२	खरड
					३७३	ढोके

				३७४	मांगरुळ
				३७५	काकडवाल
				३७६	शिरवली
		१०३	१३	नेवाळी	३७७
					३७८
		१०४	१४	कुळगाव	३७९
		१०५	१५	खरवई	३८०
					३८१
					३८२
					३८३
					३८४
		१०६	१६	शिरगाव	३८५
		१०७	१७	मांजली	३८६
					३८७
					३८८
					३८९
		१०८	१८	दहिवली	३९०
					३९१
					३९२
					३९३
					३९४
		१०९	१९	बदलापूर	३९५
					३९६
					३९७
					३९८
		११०	२०	आंबेशिव	३९९
					४००
					४०१
					४०२
					४०३
					४०४
		१११	२१	सागाव	४०५
					४०६
					४०७
					४०८
		११२	२२	येवे	४०९
					४१०
					४११
					४१२
		११३	२३	मुळगाव	४१३
					४१४
					४१५
					४१६

		११४	२४	वांगणी	४१७	वांगणी
		११५	२५	गोरेगाव	४१८	गोरेगाव
					४१९	ढवळे
					४२०	कुडसावरे
					४२१	डोणे
		११६	२६	चामटोली	४२२	चामटोली
					४२३	कासगाव
					४२४	तान
					४२५	बेंडशिळ
					४२६	चिंचवली
		११७	२७	इंदगाव	४२७	इंदगाव
					४२८	शिळ
					४२९	काराव
		११८	२८	चरगाव	४३०	चरगाव
		११९	२९	कान्होर	४३१	कान्होर
					४३२	जांभळे
					४३३	सावरे
					४३४	देवळोली
उपविभागीय अधिकारी भिवंडी	तहसिलदार कार्यालय भिवंडी	१२०	१	भिवंडी	४३५	भिवंडी
					४३६	निजामपूर
					४३७	गौरीपाडा
		१२१	२	नागांव	४३८	नागांव
					४३९	चाविंदे
					४४०	पोगांव
		१२२	३	कामतघर	४४१	कामतघर
					४४२	नारपोली
		१२३	४	टेमघर	४४३	टेमघर
					४४४	कणेरी
					४४५	फेणे
					४४६	भादवड
					४४७	साईगांव
		१२४	५	खारबांव	४४८	खारबांव
					४४९	मालोडी
		१२५	६	जुनांदुर्खी	४५०	जुनांदुर्खी
					४५१	शिवाजीनगर
					४५२	फिरींगपाडा
					४५३	गाजे
					४५४	पालीवली
					४५५	कांबे
					४५६	टेंभवली
		१२६	७	कारीवली	४५७	कारीवली
		१२७	८	कालवार	४५८	कालवार
					४५९	वडघर

				४६०	डुंगे
				४६१	वडुनवघर
	१२८	९	काल्हेर	४६२	काल्हेर
				४६३	कशेळी
	१२९	१०	कोपर	४६४	दिवे
				४६५	केवणी
				४६६	कोपर
	१३०	११	खोणी	४६७	खोणी
	१३१	१२	काटई	४६८	काटई
				४६९	दह्याळे
	१३२	१३	शेलार	४७०	शेलार
				४७१	बोरपाडा
	१३३	१४	लोनाड	४७२	लोनाड
				४७३	शिवनगर
				४७४	बापगाव
				४७५	मुढवळ
				४७६	जानवळ
				४७७	भवाळे
	१३४	१५	वडपे	४७८	वडपे
				४७९	धामणगांव
				४८०	चिचवली
				४८१	खांडपे
				४८२	कुशीवली
	१३५	१६	नांदकर	४८३	नांदकर
				४८४	ईताडे
				४८५	किरवली
				४८६	सांगे
				४८७	देवरुंग
				४८८	सवाद
	१३६	१७	वेहळे	४८९	वेहळे
				४९०	माणकोली
				४९१	सारंग
				४९२	सुरई
				४९३	पिंपळनेर
	१३७	१८	गोवे	४९४	गोवे
				४९५	पिंपळगाव
				४९६	पिंपळघर
				४९७	पिंपळास
	१३८	१९	अंजूर	४९८	अंजूर
				४९९	भरोडी
				५००	दिवे
				५०१	अलिमघर
	१३९	२०	पुर्णा	५०२	पुर्णा



				५०३	गुंदवळी
				५०४	दापोडे
	१४०	२१	वळ	५०५	वळ
				५०६	कैलासनगर
				५०७	रहानाळ
				५०८	ओवळी
	१४१	२२	भिनार	५०९	भिनार
				५१०	गोरसई
				५११	सावंधे
				५१२	निंबवली
				५१३	वाळशिंद
				५१४	येवई
				५१५	एलकुंदे
	१४२	२३	सोनाळे	५१६	सोनाळे
				५१७	घोलगाव
				५१८	सरवळी
				५१९	ठाकूरगांव
				५२०	राजनगर
				५२१	रांजनोली
	१४३	२४	कोन	५२२	कोन
	१४४	२५	कवाड	५२३	कवाड बु.
				५२४	कवाड खु.
				५२५	पारीवली
				५२६	वाघिवली
				५२७	अलखिवली
				५२८	कोलीवली
				५२९	सोनटक्का
	१४५	२६	पाच्छापूर	५३०	महाप
				५३१	पाच्छापूर
				५३२	जांभिवली तर्फे कुंदे
				५३३	उंबरखांड
				५३४	नेवाडे
				५३५	केल्हे
				५३६	गोंदाडे
	१४६	२७	दाभाड	५३७	किरवली दुरवली
				५३८	दाभाड
				५३९	गोंद्रवली
				५४०	शेडगांव
				५४१	चाणे
				५४२	पहारे
				५४३	जांभिवली तर्फे खंबाळे
	१४७	२८	खंबाळे	५४४	खंबाळे
				५४५	कुशीवली

				५४६	अस्मोली	
				५४७	पाली	
				५४८	शिरोळे	
				५४९	बासे	
		१४८	२९	राहुर	५५०	राहुर
					५५१	सावरोली
					५५२	करंजोटी
					५५३	तुळशी
					५५४	शिरगांव
					५५५	मोहंडुळ
		१४९	३०	वडवली तर्फे राहुर	५५६	वडवली तर्फे राहुर
					५५७	भोकरी
					५५८	गोराड
					५५९	कुं भारशीव
					५६०	तुंगारठाण
		१५०	३१	पडघा	५६१	पडघा
					५६२	चिंचवली
					५६३	देवळी
					५६४	बोरीवली
		१५१	३२	डोहळे	५६५	डोहळे
					५६६	कळंभोली
					५६७	वांद्रे
					५६८	आन्हे
					५६९	सोर
		१५२	३३	कोशीबी	५७०	कोशीबी
					५७१	कासणे
					५७२	तळवली त राहुर
					५७३	खानीवली
					५७४	कांदळी
		१५३	३४	अर्जुनली	५७५	अर्जुनली
					५७६	बोरीवली त सोनाळे
					५७७	वाहुली
					५७८	भोईरगांव
					५७९	वाशेरे
					५८०	कुकसे
					५८१	सापे
					५८२	तळवली
					५८३	आतकोली
		१५४	३५	आमणे	५८४	आमणे
					५८५	खांडवळ
					५८६	ऊसरोली
					५८७	भादाणे
					५८८	पिसे

					५८९	चिराडपाडा
		१५५	३६	अनगांव	५९०	अनगांव
					५९१	देपोली
					५९२	साखरोली
					५९३	पिळंजे बु.
					५९४	पिळंजे खु.
					५९५	निवळी
					५९६	पुंडास
		१५६	३७	नांदिठणे	५९७	सुपेगाव
					५९८	नांदिठणे
					५९९	लामज
					६००	महापोली
					६०१	मालबीडी
		१५७	३८	दुगाड	६०२	दुगाड
					६०३	साईगाव
					६०४	चावली
					६०५	अस्नोली
					६०६	मोहिली
					६०७	मोहिली बु.
					६०८	मानिवली
		१५८	३९	पालखणे	६०९	पालखणे
					६१०	वडवली
					६११	आवळे
					६१२	विश्वगड
					६१३	कोशिंबे
					६१४	सुर्यानगर
					६१५	हिवाळी
		१५९	४०	आवळवटे	६१६	आवळवटे
					६१७	चावे
					६१८	भरे
					६१९	लाप खु.
					६२०	लाप बु.
					६२१	डावली
					६२२	खार्लिग खु.
		१६०	४१	खार्लिग	६२३	खार्लिग बु.
					६२४	दळेपाडा
					६२५	वाफाळे
					६२६	मुन्हे
					६२७	वडवली तर्फे सोनाळे
					६२८	कुरुंद
					६२९	लापाळे बंधन
		१६१	४२	वेढे	६३०	वेढे
					६३१	वारेट

					६३२	खातीवली
					६३३	महाळुंगे
					६३४	घोटगाव
					६३५	सावरोली
		१६२	४३	पायगांव	६३६	पायगांव
					६३७	खाडी
					६३८	पाये
					६३९	ब्राम्हणपाडा
		१६३	४४	अकलोली	६४०	अकलोली
					६४१	गणेशपुरी
					६४२	भिवाळी
					६४३	उसगांव
					६४४	वज्रेश्वरी
		१६४	४५	अंबाडी	६४५	अंबाडी
					६४६	दिघाशी
					६४७	झिडके
					६४८	रवदी
					६४९	खरीवली
					६५०	आशिवली
					६५१	दलॉडे
		१६५	४६	कुंदे	६५२	कुंदे
					६५३	करमाळे
					६५४	चिंचवली तर्फे कुंदे
					६५५	घाडणे
					६५६	मोरणी
					६५७	कुसापूर
					६५८	देवचोळे
					६५९	सागांव
		१६६	४७	वापे	६६०	वापे
					६६१	दुधनी
					६६२	एकसाल
					६६३	घोटावडे
					६६४	कांदळी बु.
					६६५	कांदळी खु.
					६६६	मैदे
		१६७	४८	चिंबीपाडा	६६७	चिंबीपाडा
					६६८	लाखिवली
					६६९	कुहे
					६७०	धामणे
					६७१	खडकी खु.
					६७२	खडकी बु.
					६७३	पिंपळशेत भुईशेत
उपविभागीय	तहसिलदार	१६८	१	शहापुर	६७४	शहापुर

अधिकारी भिवंडी	कार्यालय शहापुर					
		१६९	२	सावरोली बु.	६७५	सावरोली बु.
					६७६	कराडे
					६७७	मामनोली
					६७८	किन्हईशेत
		१७०	३	आवाळे	६७९	आवाळे
					६८०	माहुली
					६८१	चांदरोटी
		१७१	४	सरलांबे	६८२	सरलांबे
					६८३	अर्जुनली
					६८४	साजिवली
					६८५	खुटाडी
		१७२	५	कवडास	६८६	कवडास
					६८७	खरीवली स.
					६८८	तुते
					६८९	कांबारे
		१७३	६	बिरवाडी	६९०	बिरवाडी
		१७४	७	कुकांबे	६९१	लाहे
					६९२	शेंडे
					६९३	कुकांबे
		१७५	८	कळमगाव	६९४	कळमगाव
					६९५	पेंढरी
					६९६	कानविंदे
		१७६	९	आटगाव	६९७	आटगाव
					६९८	पेंढरघोळ
					६९९	नांदगाव
					७००	साखरोळी
		१७७	१०	पुणधे	७०१	पुणधे
					७०२	आवरे
		१७८	११	चेरपोली	७०३	चेरपोली
		१७९	१२	अघई	७०४	अघई
					७०५	वावेघर
					७०६	मोहिली
					७०७	वाघीवली
					७०८	तानसा
		१८०	१३	पिवळी	७०९	पिवळी
					७१०	खोर
					७११	वांद्रे
					७१२	भोरांडे
					७१३	कोशिबंडे
		१८१	१४	टहारपुर	७१४	टहारपुर
					७१५	भावसे

					७१६	खोस्ते
					७१७	नेवरे
		१८२	१५	सावरोली खु.	७१८	वेहलोडे
					७१९	वेडवहाळ
					७२०	सावरोली खु.
					७२१	डिंभे
		१८३	१६	वासिंद	७२२	वासिंद
		१८४	१७	खातीवली	७२३	खातीवली
					७२४	भातसई
		१८५	१८	सारमाळ	७२५	सारमाळ
					७२६	दहागाव
					७२७	कातबाव
					७२८	पाली
					७२९	साने
		१८६	१९	आसनगाव	७३०	आसनगाव
		१८७	२०	कळंभे	७३१	कळंभे
					७३२	बोरशेती बु.
					७३३	बोरशेती खु.
		१८८	२१	वेहळोली	७३४	वेहळोली
					७३५	पाषाणे
					७३६	वालशेत
		१८९	२२	शेरे	७३७	शेरे
					७३८	अंबीवली
					७३९	बावघर
					७४०	मासवणे
		१९०	२३	अंबर्जे	७४१	अंबर्जे
					७४२	हाळ
					७४३	शेई
					७४४	मढ
					७४५	घोसई
		१९१	२४	वाफे	७४६	गोठेघर
					७४७	सापगाव
					७४८	वाफे
					७४९	बामणे
		१९२	२५	खुटघर	७५०	खुटघर
					७५१	हिव
					७५२	रास
					७५३	अंदाड
		१९३	२६	लेनाड बु.	७५४	लेनाड खु.
					७५५	लेनाड बु.
					७५६	नेहरोली
					७५७	जांभे
		१९४	२७	नडगाव	७५८	नडगाव

					७५९	शिरगाव
		१९५	२८	शेंद्रुन बु.	७६०	ठिळे
					७६१	शेंद्रुन खु.
					७६२	शेंद्रुन बु.
					७६३	अल्यानी
		१९६	२९	नांदवळ	७६४	नांदवळ
					७६५	विठोबाचे गाव
					७६६	गेगाव
					७६७	चिंचवली
		१९७	३०	दहिवली	७६८	दहिवली
					७६९	कळगाव
					७७०	भागदळ
					७७१	टेंभरे खु.
					७७२	टेंभरे बु.
		१९८	३१	खर्डी	७७३	खर्डी
					७७४	रातांधळे
					७७५	उंबरखांड
					७७६	चांदे
		१९९	३२	दळखण	७७७	दळखण
					७७८	जरंडी
					७७९	काष्टी
		२००	३३	गोलभन	७८०	गोलभन
					७८१	धामणी
		२०१	३४	शिरोळ	७८२	शिरोळ
		२०२	३५	अजनुप	७८३	अजनुप
					७८४	दापुर
		२०३	३६	दहिगाव	७८५	दहिगाव
					७८६	पिंपळपाडा
					७८७	दुधर
					७८८	घाणेपाडा
					७८९	पळशिण
					७९०	बेंडेकोन
					७९१	वरस्कोळ
		२०४	३७	टेंभे	७९२	टेंभे
					७९३	आंबीवली
					७९४	बेलवड
					७९५	बलवंडी
		२०५	३८	कसारा बु.	७९६	मोखवणे
					७९७	कसारा बु.
					७९८	दांड
					७९९	उंब्रावणे
		२०६	३९	कसारा.खु.	८००	माळ
					८०१	विहीगाव

					८०२	कसारा.खु.
		२०७	४०	वाशाळा	८०३	वाशाळा बु.
					८०४	वेळुक
					८०५	पाटोळ
					८०६	सुसरवाडी
		२०८	४१	वाशाळा खु.	८०७	वाशाळा खु.
					८०८	ढाकणे
					८०९	काथळे
					८१०	कळभाडे
					८११	फुगाळे
					८१२	पिंगळवाडी
		२०९	४२	किन्हवली	८१३	किन्हवली
					८१४	शेलवली बा.
					८१५	भाकरी
					८१६	बाभळे
					८१७	शीळ/विठठलगाव
		२१०	४३	चिखलगाव	८१८	शिरवंजे
					८१९	चिखलगाव
					८२०	वाचकोले
					८२१	शिवाजीनगर
					८२२	वेहळोली खु.
		२११	४४	सोगाव	८२३	सोगाव
					८२४	पळसोली
					८२५	आंबीवलीसो
					८२६	नडगावसो
					८२७	खरांगण
		२१२	४५	खरीवली	८२८	खरीवली
					८२९	नांदगावसो
					८३०	बेलवली सो
					८३१	कानडी
					८३२	सावरोली सो
		२१३	४६	मुगाव	८३३	मुगाव
					८३४	उभ्रई
					८३५	अस्नोली
		२१४	४७	कानवे	८३६	कानवे
					८३७	चेरवली
					८३८	परटोली
					८३९	पोफोडी
		२१५	४८	शेणवे	८४०	शेणवे
					८४१	मुसई
					८४२	खैरे
		२१६	४९	साठगाव	८४३	साठगाव
					८४४	शिलोत्तर



				८४५	सारंगपुरी
		२१७	५०	मळेगाव	८४६
				८४७	नारयणगाव
				८४८	कुडशेत
				८४९	बेडीसगाव
		२१८	५१	तुणे बु.	८५०
				८५१	तुणे खु.
				८५२	लवलं
				८५३	दहिवली तर्फे कोरफडा
				८५४	खरीड
		२१९	५२	वेहळोली बु	८५५
				८५६	लिंगायते
				८५७	चरीव
				८५८	कुल्हे
		२२०	५३	धसई	८५९
				८६०	माणगाव
				८६१	शिवनेरी
				८६२	शेलवली ख
				८६३	कासगाव
		२२१	५४	डोळखांब	८६४
				८६५	हेदवली
				८६६	रानविहीर
				८६७	जांभुळवाड
				८६८	रोडवहाळ
				८६९	तळवाडे
		२२२	५५	साकुली	८७०
				८७१	गांडुळवाड
				८७२	हिंगलुद
				८७३	चोंडे खु.
				८७४	चोंडे बु.
		२२३	५६	टेंभुली	८७५
				८७६	मांजरे
				८७७	मालद
				८७८	खराडे
				८७९	भिनार
				८८०	चांदगाव
		२२४	५७	डेहणे	८८१
				८८२	गुंडे
				८८३	डेहणे
				८८४	कांबे
				८८५	पाचघर
				८८६	वालशेत
				८८७	वाल्मीकिनगर
		२२५	५८	साकडबाव	८८८
					साकडबाव

					८८८	कोठारे
					८८९	जुनवनी
					८९०	चिल्हार
					८९१	बाबरे
					८९२	पाल्हेरी
					८९३	पाचीवरे
					८९४	देवगाव
		२२६	५९	आंबेखोर	८९५	आंबेखोर
					८९६	ढाढरे
					८९७	बेलवली
					८९८	मानेखीड
					८९९	आदीवली
					९००	आपटे
					९०१	आष्टे
उपविभागीय अधिकारी ठाणे	तहसिलदार कार्यालय ठाणे	२२७	१	ठाणे	९०२	ठाणे,
					९०३	चेंदणी
		२२८	२	नौपाडा	९०४	नौपाडा
					९०५	कोपरी
		२२९	३	माजिवडे	९०६	माजिवडे
		२३०	४	चितळसर - मानपाडा	९०७	चितळसर -मानपाडा
		२३१	५	पाचपाखाडी	९०८	पाचपाखाडी
					९०९	येऊर
		२३२	६	बेलापूर	९१०	बेलापूर,
					९११	नेरूळ
					९१२	करावे
					९१३	दारावे
		२३३	७	शिरवणे	९१४	शिरवणे
					९१५	सारसोळे
					९१६	सोनखोर
		२३४	८	तुभे	९१७	तुभे
					९१८	वाशी
					९१९	जुईगाव
					९२०	सानपाडा
		२३५	९	खैरणे	९२१	खैरणे
					९२२	महापे
					९२३	कोपरखैरणे
					९२४	अडवली- भुतवली
		२३६	१०	पावणे	९२५	पावणे
					९२६	बोरिवली
					९२७	बोनसार
					९२८	कुकशेत
		२३७	११	घणसोली	९२९	घणसोली

					९३०	तळवली
					९३१	गोठवली
					९३२	दिवे
					९३३	सावली
					९३४	तेटवली
		२३८	१२	ऐरोली	९३५	ऐरोली
					९३६	दिघे
					९३७	इलठण
					९३८	रबाळे
					९३९	चिंचवली
		२३९	१३	भाईदर	९४०	भाईदर
		२४०	१४	राई	९४१	राई
					९४२	मुधे
					९४३	मोरवा
		२४१	१५	नवघर	९४४	नवघर
					९४५	खारी
					९४६	गोडदेव
		२४२	१६	मिरा	९४७	मिरा
					९४८	काशी
					९४९	महाजनवाडी
					९५०	पेणकरपाडा
		२४३	१७	उत्तन	९५१	उत्तन
					९५२	पाली
		२४४	१८	डोंगरी	९५३	डोंगरी
					९५४	चौक
					९५५	तारोडी
		२४५	१९	मुंब्रा	९५६	मुंब्रा
					९५७	कौसा
					९५८	सोनखार
		२४६	२०	कळवा	९५९	कळवा
					९६०	पारसिक
					९६१	खारीगांव
		२४७	२१	दिवा	९६२	दिवा
					९६३	साबे
					९६४	डोमखार
		२४८	२२	दातिवली	९६५	दातिवली
					९६६	म्हाताडी
					९६७	बेतवडे
					९६८	आगासन
		२४९	२३	बाळकुम	९६९	बाळकुम
					९७०	ढोकाळी
		२५०	२४	ओवळे	९७१	ओवळे
					९७२	बोरीवडे

				९७३	वडवली	
				९७४	भाईदरपाडा,	
				९७५	मोघरपाडा	
		२५१	२५	घोडबंदर	९७६	घोडबंदर
				९७७	चेणे	
				९७८	वरसावे	
		२५२	२६	कोलशेत	९७९	कोलशेत
				९८०	कावेसर	
		२५३	२७	शिळ	९८१	शिळ
				९८२	गोटेघर	
				९८३	डावले	
				९८४	डायघर	
		२५४	२८	देसाई	९८५	देसाई
				९८६	पडले	
				९८७	सागली	
				९८८	खिडकाळी	
		२५५	२९	नारिवली	९८९	नारिवली
				९९०	उत्तरशिव	
				९९१	बाळे	
		२५६	३०	दहिसर	९९२	दहिसर
				९९३	मोकाशी	
				९९४	वालिवली	
				९९५	पिंपरी	
				९९६	भंडाली	
		२५७	३१	नागाव	९९७	नागाव
				९९८	निघु	
				९९९	नावाळी	
		२५८	३२	वाकळण	१०००	वाकळण
				१००१	बामाली	

ठाणे,  
दिनांक ३१ ऑक्टोबर २०१७.

डॉ. महेंद्र कल्याणकर,  
जिल्हाधिकारी, ठाणे.

जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांजकडून

अधिसूचना

क्रमांक मशा/कार्या/अेल-९/तसपु/२०१७.—ज्याअर्थी, शासन, महसूल व वनविभाग यांचेकडील शासन निर्णय क्र. प्राफेब-२०१०(तलाठी)/प्र.क्र. ११२(भाग-३)/म-१०, दिनांक २५ मे २०१७ अन्वये राज्यातील नवीन वाढीव तलाठी सज्जे व नवीन महसुली मंडळे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे ;

रत्नागिरी जिल्ह्यातील ५ महसूल उप विभागातील ९ तालुक्यामध्ये, उप विभागीय अधिकारी यांचेकडून तलाठी सजांची पुनर्रचना करून, प्राप्त झालेल्या अहवालानुसार, रत्नागिरी जिल्ह्यात एकूण १०३ नवीन तलाठी सजे निर्मितीची प्रारूप अधिसूचना दिनांक २१ ऑगस्ट २०१७ शासन राजपत्र, दिनांक २४ ऑगस्ट २०१७ रोजी प्रसिद्ध करणेत आली आहे ;

प्रारूप अधिसूचनेतील नवीन तलाठी सजांचे मसुद्याबाबत तालुकास्तरावर व जिल्हास्तरावर प्राप्त हरकती व सूचनांबाबत संबंधित उप विभागीय अधिकारी यांनी सुनावणी घेऊन त्या निर्णित केलेल्या आहेत ;

उप विभागीय अधिकारी दापोली, खेड, चिपळूण, रत्नागिरी व राजापूर तसेच सर्व तहसीलदार यांचेकडून प्राप्त झालेले अहवाल विचारात घेऊन महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९९६ चे कलम ४ पोट-कलम २ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, जिल्हाधिकारी रत्नागिरी, रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण १०३ तलाठी सजांची दिनांक २१ ऑगस्ट २०१७ व शुद्धीपत्रक दिनांक १४ सप्टेंबर २०१७ अन्वये प्रसिद्ध केलेल्या प्रारूप अधिसूचनेतील मसुद्यात दुरुस्ती करून, अंतिम अधिसूचना याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे.

अ.क्र.	उपविभागाचे नाव	तालुका	नवीन तलाठी सजाचे नांव	नवीन सजात येणारी गांवे
1	दापोली	(1) मंडणगड	(1) दहागांव	(1) दहागांव 2) शेडवई 3) घराडी
			(2) उन्हवरे	(1) उन्हवरे 2) तोंडली 3) दहिंबे 4) वेरळ तर्फे नातू
			(3) केंगवळ	1) गुडेघर 2) केंगवळ 3)कांटे 4) रानवली 5) पन्हळी बुद्रुक
			(4) शिरगांव	1) शिरगाव 2) सडे 3) धुत्रोली
			(5) आंबडवे	1) आंबडवे 2) शिगवण 3) आंबवणे बु. 4) सावरी
			(6) गोठे	1) गोठे 2) बोरखत 3) धामणी 4) कळकवणे

	दापोली	2) दापोली	7) आपटी	1) आपटी 2) बोरघर 3) शिर्दे
			८) सालदुरे	1) सालदुरे 2) आंबवली खुर्द
			9) महामाईनगर	1)महामाईनगर 2)शितलनगर 3)चंडिकानगर
			10) चिखलगांव	1)चिखलगांव 2)किन्हळ
			11) निगडे	1)निगडे 2)वळणे 3)गव्हे
			12) कुंभवे	1)कुंभवे 2)नवशी 3)शिरशिंंगे
			13) टेटवली	1)टेटवली 2)शिवनारी 3)गावतळे
			14) करंजाळी	1)करंजाळी 2)पावनळ 3)कोंडे
			15) कात्रण	1) कात्रण 2)पोफळवणे
			16) मुगीज	1) मुगीज 2)भाटघर 3)इक्बालनगर 4)सोवेली
			17) वणौशी तर्फे नातू	1)वणौशी तर्फे नातू 2)सांडेघर
			18) टांगर	1)टांगर 2)गणपतीपुळे 3)हातिप
			19) पिचडोली	1)पिचडोली 2)रेवली 3)राजापूर 4)देहेण
			20) डौली	1) डौली 2)खरवते 3)वांझळोली
			21) मुर्डी	1)मुर्डी 2)कोगळे 3)सातांबा
			22) लोणवडी	1)लोणवडी 2)माळवी 3)इळणे 4)वाघिवणे
			23) आतगांव	1)आतगांव 2)उटंबर 3)आंबवली बुदुक 4) रोवले
			24) अडखळ	1)अडखळ 2)जुईकर मोहल्ला
			25) उंबरघर	1)उंबरघर 2)पणदेरी
			26) कळकी	1)कळकी 2)सातरे तर्फे हवेली 3)केळील

2	खेड	3) खेड	27) सुसेरी	1)सुसेरी 2)धाकटी सुसेरी 3)दयाळ 4)देवसडे
			28) संगलट	1)संगलट 2)संगलट मोहल्ला 3)संगलट मराठवाडी 4)संगलट बौध्दवाडी 4)शेरवल 5)शेरवल खुर्द
			29) धवडे	1)धवडे 2)किंजळे तर्फे खेड 3)कांदोशी 4)बिरमणी
			30) नांदीवली	1)नांदिवली 2)विहाळी 3)वाडीमालदे
			31) जैतापूर	1)जैतापूर 2) घेरारसाळगड 3)साँडे
			32) सुकीवली	1)सुकीवली 2)कुडोशी 3)करटेळ
			33) तिसंगी	1)तिसंगी 2)नवानगर
			34) वेरळ	1)वेरळ 2)जांबुई
			35) बोरघर	1) बोरघर 2) वावे तर्फे नातू
			36) शिरवली	1)शिरवली 2)आपेडे 3)नीळवणे
			37) लोटे	1) लोटे 2)आवाशी
			38) सात्विणगांव (माळवाडी)	1)सात्विणगांव 2)असगणी 3)असगणी मोहल्ला
			39) आंबडस	1)आंबडस 2)चिरणी 3)चिरणी वरचीवाडी
			40) पोसरे बुद्रुक	1)पोसरे बुद्रुक 2)पोसरे खुर्द 3) साखर
3	चिपळूण	4) चिपळूण	41) पेढे	1) पेढे 2) पशुराम 3)मजरेकाशी
			42) उमरोली	1)उमरोली 2)कोंढरताम्हाणे
			43) गोंधळे	1)गोंधळे 2)मजरेकोंढर 3)हनुमानगांव
			44) तोंडली	1)तोंडली 2)पिलवली तर्फे सावर्डे
			45) कळंबट	1)कळंबट 2)घवाळवाडी 3)पिलवली तर्फे वेळंब

			46) मालघर	1)मालघर 2)निव्हाळ 3)राऊळगांव 4)पाचाड
			47) खडपोली	1)खडपोली 2)गाने
			48) आंबीटगांव	1)आंबीटगांव 2)वडेरू 3)खांडोत्री
			49) कौंडमळा	1)कौंडमळा 2) सावर्डे खुर्द
			50) कापसाळ	कापसाळ
		5) गुहागर	51) रानवी	1)वरचापाट तर्फे गुहागर 2)रानवी
			52) शृंगारतळी	1)शृंगारतळी 2)जानवळे
			53) पोमेंडी	1)पोमेंडी 2)गोणवली
			54) पिंपर	1)पिंपर 2)पिंपर खुर्द
			55) मासु	1)मासु बुद्रुक 2)मासु
			56) जांभारी	1)जांभारी 2)जांभारी खुर्द 3)आंबेरे खुर्द
			57) साखरी त्रिशुळ	1)साखरी त्रिशुळ 2)मोहल्लावाडी म्हस्करवाडी तर्फे साखरी त्रिशुळ 3)पालकोट तर्फे साखरी त्रिशुळ
4	रत्नागिरी	6) संगमेश्वर	58) चोरवणे	1) चोरवणे
			59) घाटीवळे	1)घाटीवळे
			60) मोर्डे	1)करंबेळे तर्फे देवळे 2)मोर्डे
			61) गौळवली	1) गौळवली
			62) कोळंबे	1)कोळंबे 2)परचुरी
			63) नांदळज	1)नांदळज 2)उजगांव
			64) ताम्हाने	1)ताम्हाने 2)ताम्हानेखुर्द 3)धामापूर तर्फे देवरूख 4)मठधामापूर
			65) किरडूवे	1)किरडूवे 2)नवालेवाडी 3)वायंगणे



	रत्नागिरी	7) रत्नागिरी	66) कळझोंडी	1) कळझोंडी
			67) पानवल	1) पानवल 2) घवाळीवाडी
			68) पोमेंडी खुर्द	1)पोमेंडी खुर्द 2)कुवारबांव
			69) लाजूळ	1)लाजूळ 2)नरमे
			70) गणेशगुळे	1)गणेशगुळे 2)ठिकाण चक्रदेव 3)ठिकाण सोमण
			71) बोंडये	1)विल्ये 2)राई 3)नारशिंगे 4)बोंडये
			72) धनावडेवाडी	1)धनावडेवाडी 2)काजरेकोंड 3)करबुडेकोंड 4)मुळगांव 5)कुंभारवाडा
			73) भाटये	1) भाटये
			74) कोळंबे	1) कोळंबे
			75) वळके	1)वळके 2)मराठेवाडी वळके 3)साठरे 4)ठोंबरेवाडी
			76) ओरी	ओरी
5	राजापूर	8) लांजा	77) धुंदरे	1)धुंदरे 2)आगरगांव 3)गोंडेसखल
			78) देवधे	1)देवधे 2)मणचे 3) बौध्दवाडी तर्फे देवधे 4)कुर्णे 5)घडशीगाव ६) पडयारगांव
			79) आसगे	1)आसगे 2)आडवली
			80) व्हेळ	1)व्हेळ 2)मोगरगांव 3)वाघणगाव
			81) वेरवलीखुर्द	1)वेरवलीखुर्द 2) पडवण
		9) राजापूर	82) पाथर्डे	1) पाथर्डे 2) हर्डे 3)केळवडे
			83) कोतापूर	1)कोतापूर 2) आग्नेवाडी 3)घुमेवाडी 4) खडकवली
			84) देवीहसोळ	1)देवीहसोळ 2)मजरेजुवे 3)पिशेदवाडी

			85) राऊतवाडी	1)राऊतवाडी 2) शिवणेखुर्द 3)बुरंबेवाडी 4)सोगमवाडी
			86) चुनाकोळवण	1)चुनाकोळवण 2)निरखोलवाडी 3)सुतारवाडी
			87) खरवते	1) खरवते 2) नेरकेवाडी 3)मधलीवाडी
			88) वडदहसोळ	1) वडदहसोळ 2) शिवणे बुद्रुक 3)पळसमकरवाडी 4)खालचीवाडी
			89) पेठवाडी	1)पेठवाडी 2)बाजारवाडी
			90) तळवडे	1)तळवडे 2)गुरववाडी
			91) येळवण	1)येळवण 2)कोळवणखडी 3)बागवेवाडी 4)धामणपे
			92) परटवली	1)परटवली 2)ओशिवळे 3)मुसलमानवाडी 4)आडवली 5)मळेवाडी
			93) साखरीनाटे	1)साखरीनाटे 2)बांदवाडी 3)आंबोळगड 4)यशवंतगड
			94) कोंडसर बुद्रुक	1)कोंडसर बुद्रुक 2)नवेदर 3)बेनगी 4) कोंडसर खुर्द
			95) पन्हळे तर्फे सोंदळ	1) पन्हळे तर्फे सोंदळ 2)शेजवली 3)गुंजवणे
			96) डोंगर	1)डोंगर 2)मुसलमानवाडी 3)दत्तवाडी 4)कणेरी
			97) मोरोशी	1)मोरोशी 2)कोनवशीवाडी 3)गावकरवाडी
			98) होळी	1)होळी 2)तुळसुंदेवाडी (जैतापूर) 3)दळे 4) तुळसुंदेवाडी (मिठगवाणे)

			99) जानशी	1)जानशी 2)तिवरांबी 3)बाकाळे 4) निवेली 5)करेल
			100) तारळ	1)तारळ 2)चौके
			101) नाणार	1)नाणार 2)वाडाचिवारी 3)खाजण तड नाणार 4)नाणार इंगळवाडी
			102) प्रिंदावन	1)प्रिंदावन 2)बांदिवडे 3)वाल्ये
			103) हातिवले	1)हातिवले 2)विखारे गोठणे 3)महाळूंगे

नवीन तलाठी सजामध्ये समाविष्ट होणाऱ्या गावांव्यतिरिक्त उर्वरित गांवे पूर्वीच्याच मूळ सजात समाविष्ट राहतील.

रत्नागिरी,  
दिनांक १३ ऑक्टोबर २०१७.

प्रदीप पी.,  
जिल्हाधिकारी, रत्नागिरी.

## प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी यांजकडून

### कार्यालयीन आदेश

क्रमांक आस्था. बी-२/५२३२/सन २०१७.—रत्नागिरी जिल्ह्यात कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे अर्जित रजेचा अर्ज मंजूर करित आहे. तसेच रकाना क्रमांक (६) मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत येत आहे.—

अ.क्र.	न्यायिक अधिकाऱ्यांचे नाव व पदनाम	शिल्लक अर्जित/परिवर्तीत रजा	अर्जित/परिवर्तीत रजेचा कालावधी	रजा/सुट्टी उपभोगणेचा व मुख्यालय सोडणेचा कालावधी (कार्यालयीन वेळेनंतरपासून ते कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत)	अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
१	श्रीमती व्ही. व्ही. पाटील, दिवाणी न्यायाधीश क.स्तर व न्यायदंडाधिकारी वर्ग-१, दापोली.	६३ दिवस अर्जित रजा.	दिनांक ४ ऑक्टोबर २०१७ ते दिनांक ६ ऑक्टोबर २०१७ ची तीन दिवस अर्जित रजा.	. . . .	श्री. आर. एस. धडके, सहदिवाणी न्यायाधीश, क.स्तर व न्यायदंडाधिकारी वर्ग-१, दापोली.

रजेवरून परत आल्यावर न्यायिक अधिकारी यांना त्यांचे पदावर पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदावर पर्यायी अधिकाऱ्याची नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवणेत येत आहे. वरील न्यायिक अधिकारी हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर स्थानापन्न म्हणून काम करित राहिले असते.

संबंधित न्यायिक अधिकारी यांनी त्यांचे पदभारासंबंधी त्यांचे न्यायालयाशी संलग्न असलेल्या पोलीस ठाण्याला व तुरुंगाधिकारी यांना लेखी सूचना द्याव्यात. तसेच त्यांनी मुख्यालयात हजर झालेचे प्रतिवेदन व चार्ज रिपोर्ट जिल्हा न्यायालयाकडे पाठविणेचे आहेत.

सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिकाऱ्यांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.

रत्नागिरी,  
दिनांक ४ ऑक्टोबर २०१७.

ना. वि. न्हावकर,  
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश,  
रत्नागिरी.

**प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी यांजकडून**

**आदेश**

क्रमांक आस्था. बी-२/५३३७/सन २०१७.—रत्नागिरी जिल्ह्यात कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे अर्जित रजेचा अर्ज मंजूर करित आहे. तसेच रकाना क्रमांक ६ मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत येत आहे.

अ.क्र.	न्यायिक अधिकाऱ्यांचे नाव व पदनाम	शिल्लक अर्जित/परिवर्तित रजा	अर्जित/परिवर्तित रजेचा कालावधी	रजा/सुट्टी उपभोगणेचा व मुख्यालय सोडणेचा कालावधी (कार्यालयीन वेळेनंतरपासून ते कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत)	अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
१	सौ. व्ही. व्ही. पाटील, दिवाणी न्यायाधीश क.स्तर व न्यायदंडाधिकारी वर्ग-१, दापोली.	६० दिवस अर्जित रजा.	दिनांक ९ ऑक्टोबर २०१७ ते दिनांक ११ ऑक्टोबर २०१७ पर्यंतची ३ दिवस अर्जित रजा	दिनांक ९ ऑक्टोबर २०१७ चे कार्यालयीन वेळेपूर्वीपासून ते दिनांक १२ ऑक्टोबर २०१७ चे कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत.	श्री. आर. एस. धडके, सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर व न्यायदंडाधिकारी वर्ग-१, दापोली.

रजेवरून परत आल्यावर न्यायिक अधिकारी यांना त्यांचे पदावर पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदावर पर्यायी अधिकाऱ्याची नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवणेत येत आहे. वरील न्यायिक अधिकारी हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर स्थानापन्न म्हणून काम करित राहिले असते.

संबंधित न्यायिक अधिकारी यांनी त्यांचे पदभारासंबंधी त्यांचे न्यायालयाशी संलग्न असलेल्या पोलीस ठाण्याला व तुरुंगाधिकारी यांना लेखी सूचना द्याव्यात. तसेच त्यांनी मुख्यालयात हजर झालेचे प्रतिवेदन व चार्ज रिपोर्ट जिल्हा न्यायालयाकडे पाठविणेचे आहेत.

सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिकाऱ्यांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.

रत्नागिरी,  
दिनांक ९ ऑक्टोबर २०१७.

**ना. वि. न्हावकर,**  
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश,  
रत्नागिरी.

## प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी यांजकडून

### आदेश

क्रमांक आस्था/बी-२/५३७३/सन २०१७.—रत्नागिरी जिल्ह्यात कार्यरत असलेले खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे अर्जित रजेचे अर्ज मंजूर करीत आहे. तसेच रकाना क्रमांक ६ मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत येत आहे :-

अ.क्र.	न्यायिक अधिकाऱ्याचे नाव व पदनाम	शिल्लक अर्जित/परिवर्तीत रजा	अर्जित/परिवर्तीत रजेचा कालावधी	रजा/सुट्टी उपभोगणेचा व मुख्यालय सोडणेचा कालावधी (कार्यालयीन वेळेनंतर पासून ते कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत)	अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
१	श्री. पी. एन. रोकडे, सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर व न्यायदंडाधिकारी वर्ग-१, चिपळूण.	३५ दिवस अर्जित रजा.	दिनांक २३ ऑक्टोबर २०१७ ते दिनांक २५ ऑक्टोबर २०१७ ची तीन दिवस अर्जित रजा.	दिनांक १८ ऑक्टोबर २०१७ ते दिनांक २२ ऑक्टोबर २०१७ च्या सुट्ट्या दिनांक १८ ऑक्टोबर २०१७ चे कार्यालयीन वेळेपूर्वीपासून दिनांक २६ ऑक्टोबर २०१७ चे कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत.	दिनांक १८ ऑक्टोबर २०१७ चे कार्यालयीन वेळेपूर्वीपासून दिनांक २० ऑक्टोबर २०१७ चे कार्यालयीन वेळेनंतरपर्यंत श्री. व्ही. ए. जाधव, २रे सह दिवाणी न्यायाधीश क.स्तर व न्यायदंडाधिकारी वर्ग-१, चिपळूण यांचेकडे व दिनांक २० ऑक्टोबर २०१७ चे *

\* कार्यालयीन वेळेनंतरपासून दिनांक २२ ऑक्टोबर २०१७ चे कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत श्रीमती व्ही. डी. साळवे, सह दिवाणी न्यायाधीश क.स्तर व न्यायदंडाधिकारी वर्ग-१, खेड यांचेकडे व दिनांक २२ ऑक्टोबर २०१७ चे कार्यालयीन वेळेपूर्वीपासून दिनांक २६ ऑक्टोबर २०१७ चे कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत श्रीमती एम. एन. चव्हाण, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी वर्ग-१, चिपळूण यांचेकडे.

रजेवरून परत आल्यावर न्यायिक अधिकारी यांना त्यांचे पदावर पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदावर पर्यायी अधिकाऱ्याच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवणेत येत आहे. वरील न्यायिक अधिकारी हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

संबंधित न्यायिक अधिकारी यांनी त्यांचे पदभारासंबंधी त्यांचे न्यायालयाशी संलग्न असलेल्या पोलीस ठाण्याला व तुरुंगाधिकारी यांना लेखी सूचना द्याव्यात. तसेच त्यांनी मुख्यालयात हजर झालेचे प्रतिवेदन व चार्ज रिपोर्ट जिल्हा न्यायालयाकडे पाठविणेचे आहेत.

सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिकाऱ्यांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.

रत्नागिरी,  
दिनांक ११ ऑक्टोबर २०१७.

ना. वि. न्हावकर,  
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश,  
रत्नागिरी.

**प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी यांजकडून**

**कार्यालयीन आदेश**

क्रमांक आस्था. बी-२/५५७८/सन २०१७.—रत्नागिरी जिल्ह्यात कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे अर्जित रजा कार्योत्तर मंजूर करित आहे. तसेच रकाना (६) मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत आला होता.

अ.क्र.	न्यायिक अधिकाऱ्याचे नाव व पदनाम	शिल्लक अर्जित/परिवर्तित रजा	अर्जित/परिवर्तित रजेचा कालावधी	रजा/सुट्टी उपभोगणेचा व मुख्यालय सोडणेचा कालावधी (कार्यालयीन वेळेनंतरपासून ते कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत)	अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
१	श्री. जे. पी. झपाटे, जिल्हा न्यायाधीश-१ व अति. सत्र न्यायाधीश, खेड.	२९ दिवस अर्जित रजा.	दिनांक २३ ऑक्टोबर २०१७ व दिनांक २४ ऑक्टोबर २०१७ ची दोन दिवस अर्जित रजा.	. . . .	श्री. बी. डी. शेळके, जिल्हा न्यायाधीश-२ व अति. सत्र न्यायाधीश, खेड.

रजेवरून परत आल्यावर न्यायिक अधिकारी यांना त्यांचे पदावर पुनर्नियुक्त करणेत आले आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदावर पर्यायी अधिकाऱ्याची नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवणेत येत आहे. वरील न्यायिक अधिकारी हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर स्थानापन्न म्हणून काम करित राहिले असते.

त्यांनी चार्ज रिपोर्ट जिल्हा न्यायालयाकडे पाठविणेचे आहेत.

सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिकाऱ्याचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.

रत्नागिरी,  
दिनांक २६ ऑक्टोबर २०१७.

**एन. व्ही. न्हावकर,**  
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश,  
रत्नागिरी.

### प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी यांजकडून

क्रमांक आस्था. बी-२/५५५०/सन २०१७.—रत्नागिरी जिल्ह्यात कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे अर्जित/परिवर्तीत रजेचा अर्ज मंजूर करित आहे. तसेच रकाना क्रमांक ६ मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत येत आहे :-

अ.क्र.	न्यायिक अधिकाऱ्याचे नाव व पदनाम	शिल्लक अर्जित/परिवर्तीत रजा	अर्जित/परिवर्तीत रजेचा कालावधी	रजा/सुट्टी उपभोगणेचा व मुख्यालय सोडणेचा कालावधी (कार्यालयीन वेळेनंतर पासून ते कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत)	अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
१	श्रीमती एम. एन. चव्हाण, दिवाणी न्यायाधीश, क.स्तर व न्यायदंडाधिकारी वर्ग-१, चिपळूण.	१६६ दिवस अर्जित रजा.	दिनांक २६ ऑक्टोबर २०१७ व दिनांक २७ ऑक्टोबर २०१७ ची दोन दिवस अर्जित रजा.	दिनांक २८ ऑक्टोबर २०१७ व दिनांक २९ ऑक्टोबर २०१७ च्या सुट्ट्या दिनांक २५ ऑक्टोबर २०१७ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतर पासून ते दिनांक ३० ऑक्टोबर २०१७ चे कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत.	दिनांक २५ ऑक्टोबर २०१७ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक २६ ऑक्टोबर २०१७ चे कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत श्री. व्ही. ए. जाधव, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर व न्यायदंडाधिकारी वर्ग-१, चिपळूण यांचेकडे व दिनांक २६ ऑक्टोबर २०१७ चे कार्यालयीन वेळेपूर्वीपासून ते दिनांक ३० ऑक्टोबर २०१७ चे कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत श्री. पी. एन. रोकडे, सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर व न्यायदंडाधिकारी वर्ग-१, चिपळूण यांचेकडे.

रजेवरून परत आल्यावर न्यायिक अधिकारी यांना त्यांचे पदावर पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदावर पर्यायी अधिकाऱ्याची नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवणेत येत आहे. वरील न्यायिक अधिकारी हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर स्थानापन्न म्हणून काम करित राहिले असते.

संबंधित न्यायिक अधिकारी यांनी त्यांचे पदभारासंबंधी त्यांचे न्यायालयाशी संलग्न असलेल्या पोलीस ठाण्याला व तुरुंगाधिकारी यांना लेखी सूचना द्याव्यात. तसेच त्यांनी मुख्यालयात हजर झालेचे प्रतिवेदन व चार्ज रिपोर्ट जिल्हा न्यायालयाकडे पाठविणेचे आहेत.

सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिकाऱ्यांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.

रत्नागिरी,  
दिनांक २६ ऑक्टोबर २०१७.

ना. वि. न्हावकर,  
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश,  
रत्नागिरी.



**प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी यांजकडून**

**कार्यालयीन आदेश**

क्रमांक आस्था. बी-२/५५७६/सन २०१७.—रत्नागिरी जिल्ह्यात कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे अर्जित रजेचा अर्ज मंजूर करित आहे. तसेच रकाना (६) मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत येत आहे.

अ.क्र.	न्यायिक अधिकाऱ्याचे नाव व पदनाम	शिल्लक अर्जित/परिवर्तित रजा	अर्जित/परिवर्तित रजेचा कालावधी	रजा/सुट्टी उपभोगणेचा व मुख्यालय सोडणेचा कालावधी (कार्यालयीन वेळेनंतरपासून ते कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत)	अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
१	श्री. जे. पी. झपाटे, जिल्हा न्यायाधीश-१ व अति. सत्र न्यायाधीश, खेड.	२७ दिवस अर्जित रजा.	दिनांक ३० ऑक्टोबर २०१७ ते दिनांक ४ नोव्हेंबर २०१७ ची सहा दिवस अर्जित रजा.	दिनांक २८ ऑक्टोबर २०१७, दिनांक २९ ऑक्टोबर २०१७ व दिनांक ५ नोव्हेंबर २०१७ च्या सुट्ट्या, दिनांक २७ ऑक्टोबर २०१७ चे कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक ६ नोव्हेंबर २०१७ चे कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत.	श्री. बी. डी. शेळके, जिल्हा न्यायाधीश-२ व अति. सत्र न्यायाधीश, खेड.

रजेवरून परत आल्यावर न्यायिक अधिकारी यांना त्यांचे पदावर पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदावर पर्यायी अधिकाऱ्याची नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवणेत येत आहे. वरील न्यायिक अधिकारी हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर स्थानापन्न म्हणून काम करित राहिले असते.

संबंधित न्यायिक अधिकारी यांनी त्यांचे पदभारासंबंधी त्यांचे न्यायालयाशी संलग्न असलेल्या पोलीस ठाण्याला व तुरुंगाधिकारी यांना लेखी सूचना द्याव्यात. तसेच त्यांनी मुख्यालयात हजर झालेचे प्रतिवेदन व चार्ज रिपोर्ट जिल्हा न्यायालयाकडे पाठविणेचे आहेत.

सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिकाऱ्यांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.

रत्नागिरी,  
दिनांक २६ ऑक्टोबर २०१७.

**एन. व्ही. न्हावकर,**  
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश,  
रत्नागिरी.

## नगरविकास विभाग

४ था मजला, मुख्य इमारत, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३१ ऑक्टोबर २०१७

### अधिसूचना

#### महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६.

क्रमांक टीपीएस-१२१७/अनौ.सं. १/प्र.क्र. १०२/१७/नवि-१२.—ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ (यापुढे ज्याचा उल्लेख “ उक्त अधिनियम ” असा करण्यात आला आहे) चे कलम ११३ चे पोट-कलम (१) अन्वये शासन नगरविकास, सार्वजनिक आरोग्य आणि गृहनिर्माण विभागाकडील अधिसूचना क्रमांक आरपीबी/११७१/१८१२४/११३/IW, दिनांक २० मार्च १९७१ जी अधिसूचना क्र. ११७३/आयआरपीसी, दिनांक १६ ऑगस्ट, १९७३ अन्वये सुधारित झालेली आहे, त्यानुसार सदर अधिसूचनेमध्ये नमूद विनिर्दिष्ट क्षेत्र नवी मुंबईच्या नवनगरासाठी अधिसूचनेद्वारे निर्देशित केलेले आहे (यापुढे ज्याचा उल्लेख “ उक्त अधिनियम क्षेत्र ” असा करण्यात आला आहे) ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने उक्त अधिनियमाच्या कलम ११३ चे पोट-कलम (३क) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून नगरविकास, सार्वजनिक आरोग्य आणि गृहनिर्माण विभागाकडील अधिसूचना क्र. आरपीबी-११७१/१८१२४/११३/IW, दिनांक २० मार्च १९७१ जी अधिसूचना क्र. ११७३/आयआरपीसी, दिनांक १६ ऑगस्ट १९७३ अन्वये सुधारित झालेली आहे, त्यामध्ये नवी मुंबईसाठी विनिर्दिष्ट असलेल्या क्षेत्रासाठी शहर आणि औद्योगिक विकास महामंडळाची (महाराष्ट्र शासनाच्या मालकीची आणि नियंत्रणाखाली असलेली कंपनी) (यापुढे ज्याचा उल्लेख “ उक्त महामंडळ ” असा केलेला आहे) नवनगर विकास प्राधिकरण म्हणून नियुक्ती केलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त महामंडळाने अधिसूचित केलेल्या क्षेत्रामधील विकसित करता येणार नाहीत, तसेच या जमिनीवर सद्यःस्थितीमध्ये विकास अभिप्रेत नाही, अशा काही जमिनी संपादित केलेल्या नाहीत आणि सदर जमिनी वगळण्याची (यापुढे ज्याचा उल्लेख “ उक्त जमिनी ” असा केलेला आहे) तसेच त्या संबंधित जमिनमालकांना विकसनासाठी उपलब्ध करून देण्याची विनंती शासनास दिनांक १९ डिसेंबर २०१६ च्या पत्रान्वये केली आहे ;

आणि ज्याअर्थी, आवश्यक ती चौकशी केल्यानंतर आणि संचालक, नगररचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचा सल्ला घेतल्यानंतर उक्त जमिनी (महामंडळाने शासनास दिनांक १४ सप्टेंबर २०१७ रोजीच्या पत्रान्वये कळविलेल्या) नवी मुंबई नवनगर क्षेत्रामधून वगळणे आवश्यक आहे आणि उक्त जमिनीकरता उक्त महामंडळाची उक्त अधिनियमाच्या कलम ४०(१)(ख) मधील तरतुदीनुसार विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करणे आवश्यक आहे, असे शासनाचे मत झाले आहे ;

त्याअर्थी, आता उक्त अधिनियमाच्या कलम १६० मधील तरतुदीनुसार व त्याअन्वये शासनास प्राप्त सर्व शक्तीस अनुसरून शासन याद्वारे ;

(१) या अधिसूचनेसोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या उक्त जमिनी उक्त महामंडळाच्या अधिसूचित क्षेत्रामधून वगळण्यात येत आहेत आणि त्या जमिनीसंदर्भात शहर व औद्योगिक विकास महामंडळाचे नवनगर विकास प्राधिकरण म्हणून असलेले कार्य संपुष्टात आणण्यात येत आहे.

#### आणि

(२) उक्त अधिनियमाच्या कलम ४०(१)(ख) मधील तरतुदीनुसार व त्याअन्वये शासनास प्राप्त असलेल्या अधिकारान्वये या अधिसूचनेसोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये नमूद उक्त वगळण्यात आलेल्या जमिनीकरिता शहर व औद्योगिक विकास महामंडळाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नेमणूक करण्यात येत आहे.

२. सदरची अधिसूचना ही शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून अंमलात येईल.

३. सदर अधिसूचनेसोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये नमूद जमिनीच्या हद्दी दर्शविणारा नकाशा खालील कार्यालयांमध्ये कार्यालयीन वेळेत एक महिन्याच्या कालावधीकरिता आम जनतेच्या अवलोकनार्थ उपलब्ध राहील.

(१) व्यवस्थापकीय संचालक, सिडको, सिडको भवन, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई.

(२) सहसंचालक, नगररचना, कोकण विभाग, कोकण भवन, बेलापूर, नवी मुंबई.

(३) जिल्हाधिकारी, रायगड.

(४) सहायक संचालक, नगररचना, रायगड-अलिबाग शाखा, जि. रायगड.

**अनुसूची**

शासन अधिसूचना क्र. टीपीएस-१२१७/अनौ.सं.१/प्र.क्र.१०२/१७/नवि-१२,

दिनांक ३१ ऑक्टोबर २०१७ सोबतचे जोडपत्र

जमिनीची यादी-फेज-१

अ.क्र. (१)	गावांचे नांव (२)	स.नं. (३)
१	दिघे	२६०, २३१
२	उथन	१००, ९९
३	टेटवली	१४६
४	रबाळे	११०
५	घनसोली	५२८
६	महापे	२०२अ
७	बोरीवली	९४
८	पाडेघर	१३/सी, १३०/३, २०अ/१, २०अ/२, २०डी/१, २०डी/२, २०डी/३, ४५बी/१, २३, ४५डी, ४५अ(पै.), ४५सी (पै.)
९	मंघर	६८, ६७
१०	चिराळे	(६अ, सी, डी) (वन)
११	जसल	११७(पै.), १२७(पै.) १३१(पै.), ४सी
१२	वहाळ	४२७/१(पै.), ४२८, ४२९, ४३०, ४३१(१ ते ५), ४३२ (१ व २), ४३३(१ व २), ४३४, ४३५, ४३६
१३	नागाव	वन, वन
१४	चाणजे	किल्ला, ४०८, २३, २४, २५, २६
१५	म्हातीवली	१८
१६	करावे	१४३, १४४, १४५, १४६, १४७, १४८, १४९, १५०, १५१, १५२, १५३, १५४, १५५, १५६, १५७, १५८, १५९, १६०, १६१, १६२, १६३, १६४, १६५, १६६, १६७, १६८, १६९, १७०, १७१, १७२, १७३, १७४, १७५, १७६, १७७, २२१, २२२, २२३, २३० (नविन सर्व्हे नं.२९०), २५६, २६४बी, २२४, २९७

**टीप.-**(१) “ (पै.) ” सर्व्हे नं. चे भाग दर्शवितात.

(२) पैकीच्या सर्व्हे नं. च्या हद्दी जागेवर तपासणे आवश्यक आहे आणि ते प्रत्यक्ष आखणीच्या अधिन असतील.

(३) उक्त सर्व्हे नं. मधील रस्त्यामध्ये येणारे क्षेत्र व सिडकोच्या वेगवेगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रस्तावाने बाधीत क्षेत्र, अविकसित क्षेत्राच्या व्याख्येतून वगळण्यात येत आहे.

४. सदरची अधिसूचना ही शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या वेबसाईटवर (कायदे व नियम) देखील उपलब्ध आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

**अशोक का. खांडेकर,**

कक्ष अधिकारी.

**URBAN DEVELOPMENT DEPARTMENT**

4th Floor, Main Building, Mantralaya, Mumbai 400 032, dated 31st October 2017

**NOTIFICATION**

MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT, 1966.

No. TPS/1217/UOR/C.R.-102/17/UD-12.—Whereas, the Government of Maharashtra in Urban Development, Public Health and Housing Department, has in exercise of the powers conferred by Sub-section (1) of Section 113 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as “ the said Act ”) *vide* Notification No. RPB 1171/18124/113/IW, dated the 20th March 1971, as amended by Notification No. 1173/IRPC, dated the 16th August 1973, designated the area specified therein as the site for a “ New Town of Navi Mumbai ”, (hereinafter referred to as “ the said Notified Area ”) ;

And whereas, the Government of Maharashtra, Urban Development, Public Health and Housing Department, has in exercise of the powers conferred by sub-section (3A) of the Section 113 of the said Act, *vide* Notification No. RPB 1171/18124/113/II-W, dated the 20th March 1971, and by Notification No. RPB-1173-II RPC, dated the 16th August 1973 declared City and Industrial Development Corporation of Maharashtra Limited (being a company owned and controlled by the Government of Maharashtra) (hereinafter referred to as “ the said Corporation ”) as the New Town Development Authority for the said area comprised in the site of Navi Mumbai as specified therein ;

And whereas, the Corporation has not aquired some lands since these lands are undevelopable and no immediate development has been contemplated on these lands and hence requested the Government to denotify these lands and allow the concerned land owners to develop the same, *vide* letter dated 19th December 2016 (hereinafter referred to as “ the said land ”) ;

And whereas, after making necessary enquiries and after consulting the Director of Town Planning, Maharashtra State, Pune, the Government is of the opinion that the said lands, as communicated by the said Corporation to Government *vide* letter dated 14th September 2017 (hereinafter referred to as ‘ the said lands’), are required to be deleted from the area of the New Town of Navi Mumbai and the said Corporation should be appointed as the Special Planning Authority for the said lands under section 40(i)(b) of the said Act ;

Now therefore, in exercise of the powers conferred under section 160 of the said Act, and all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby.

(1) Delete the said lands more specifically described in the Scheduled appended hereto from the said notified area and declares that City and Industrial Development Corporation of Maharashtra shall cease to function as New Town Development Authority for the same.

(2) In exercise of the powers conferred under section 40(1)(b) appoints the City and Industrial Development Corporation of Maharashtra, as a Special Planning Authority for the said deleted lands more specifically described in the Schedule appended herto—

2. This notification shall come into force with effect from the date of publication of this notification in the *Official Gazette*.

3. A copy of the plan showing the boundary of the lands mentioned in the Schedule appended with this notification shall be available for the general public during office hours on all working days at the following offices for the period of one month :—

(1) The Managing Director, CIDCO, CIDCO Bhavan, CBD Belapur, Navi Mumbai.

(2) Joint Director of Town Planning, Konkan Division, Konkan Bhavan, Navi Mumbai.

(3) Collector, Raigad.

(4) Assistant Director of Town Planning, Raigad-Alibaug Branch, Dist. Raigad.

*Schedule*

Accompaniment with the Government Notification No. TPS-1217/UOR-1/C.R.102/17/UD-12,  
Dated the 31st October 2017.

Phase-1 List of lands

Sr. No.	Name of Village	Survey Nos.
(1)	(2)	(3)
1	Dighe	260, 231
2	Uthan	100, 99
3	Tetavli	146
4	Rabale	110
5	Ghansoli	528
6	Mahape	202A
7	Borivali	94
8	Padeghar	13/C, 130/3, 20A/1, 20A/2, 20D/1, 20D/2, 20D/3, 45B/1, 23, 45D, 45A(P), 45C(P)
9	Manghar	68, 67
10	Chirle	(6A,C, D) (Forest)
11	Jasal	117(P), 127(P), 131(P), 4C
12	Vahal	427/1(P), 428, 429, 430, 431(1 to 5), 432 (1&2), 433(1&2), 434, 435, 436
13	Nagaon	Forest, Forest
14	Chanje	Killa, 408, 23, 24, 25, 26
15	Mhatali	18
16	Karave	143, 144, 145, 146, 147, 148, 149, 150, 151, 152, 153, 154, 155, 156, 157, 158, 159, 160, 161, 162, 163, 164, 165, 166, 167, 168, 169, 170, 171, 172, 173, 174, 175, 176, 177, 221, 222, 223, 230 (New Survey No.290), 256, 264B, 224, 297

*Notes.—*(1) “(P)” indicates part Survey Numbers.

(2) Boundary of survey numbers mentioned as Part needs to be verified by site and it is subject to demarcation.

(3) Area falling under roads and various infrastructure proposals of CIDCO if any, in the above Survey numbers is to be excluded from identification as undevelopable.

4. This Notification is also available on the Government *website* : [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in)

By order and in the name of the Governor of Maharashtra,

ASHOK K. KHANDEKAR,  
Section Officer.

## नगरविकास विभाग

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ८ सप्टेंबर २०१७

## अधिसूचना

## महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६.

क्रमांक टीपीबी-४३१५/प्र.क्र.१२८/२०१५/नवि-११.—ज्याअर्थी, बृहन्मुंबई क्षेत्राची विकास नियंत्रण नियमावली (यापुढे ज्याचा उल्लेख “ उक्त विनियम ” असा करण्यात आला आहे.) शासन नगर विकास विभागाकडील अधिसूचना क्र. डीसीआर/१०९०/आरडीपी/नवि-११, दिनांक २० फेब्रुवारी १९९१ अन्वये महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ (यापुढे ज्याचा उल्लेख “ उक्त अधिनियम ” असा करण्यात आला आहे) च्या कलम ३१(१) खालील तरतुदीनुसार मंजूर झालेली असून दिनांक २५ मार्च १९९१ पासून अंमलात आलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त विनियमातील विनियम ३३(७) मध्ये प्रामुख्याने मुंबई बेट शहरातील उपकर इमारतींच्या पुनर्बांधणी अथवा पुनर्विकासाबाबत प्रोत्साहनात्मक चटईक्षेत्र निर्देशांकासह तरतुदी आहेत, तथापि मुंबई बेट शहर तसेच उपनगर व विस्तारीत उपनगरामधील बिगर उपकरप्राप्त असलेल्या भाडेकरूव्याप्त धोकादायक/असुरक्षित इमारतींच्या पुनर्बांधणी अथवा पुनर्विकासाबाबत तरतूद नाही ;

आणि ज्याअर्थी, सध्या अशा बिगर उपकरप्राप्त असलेल्या भाडेकरूव्याप्त धोकादायक/असुरक्षित इमारतींच्या पुनर्बांधणी अथवा पुनर्विकासाबाबत तरतूद नसल्याने जमीन मालक/विकासक अशा इमारतींच्या पुनर्बांधणी अथवा पुनर्विकासासाठी पुढे येत नाहीत तसेच मुंबई महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार अशा इमारती पाडून टाकाव्या लागल्या तर त्यामधील भाडेकरूचे निवारा हक्क तसेच त्यांची सुरक्षितता धोक्यात येत आहे ;

आणि ज्याअर्थी, मा. मुंबई उच्च न्यायालयामधील रिट याचिक (लॉ) क्र. ११३५/२०१४ मध्ये मा. उच्च न्यायालयाने दिलेले आदेश तसेच मा. सर्वोच्च न्यायालयामधील विशेष अनुमती अपिल (सिव्हील) २९८५९/२०१४ मध्ये राज्य शासनाने दाखल केलेले प्रतिज्ञापत्र विचारात घेता, बिगर उपकरप्राप्त भाडेकरू व्याप्त धोकादायक/असुरक्षित इमारतींच्या पुनर्बांधणी/पुनर्विकासासाठी उक्त विनियमामध्ये विशेष विनियम अंतर्भूत करणे आवश्यक झालेले आहे ;

आणि ज्याअर्थी, दिनांक २ सप्टेंबर २०१६ रोजी पंतनगर, घाटकोपर येथे जाहीर झालेल्या गृहनिर्माण धोरणामधील पहिल्या टप्प्यामध्ये संदर्भात नविन विनियम ३३(७)(अ) अंतर्भूत करणेचा निर्णय जाहीर केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपरोक्त परिस्थिती विचारात घेता, सार्वजनिक हितास्तव उक्त विनियमामध्ये यांसंदर्भात नवीन विनियम ३३(७)(अ) अंतर्भूत करणे आवश्यक आहे असे, शासन नगरविकास विभागाचे मत झालेले होते ;

आणि त्याअर्थी, उपरोक्त परिस्थिती आणि वस्तुस्थिती विचारात घेता उक्त विनियमामध्ये सार्वजनिक हितास्तव तातडीने फेरबदल प्रस्ताव करणे आवश्यक झालेले असल्याने, त्यानुसार राज्य शासनाने उक्त अधिनियमाच्या कलम ३७ च्या पोट-कलम (१कक) अन्वये प्राप्त अधिकार आणि त्या संदर्भातील सर्व शक्तींचा वापर करून उक्त विनियमामध्ये यासंदर्भात नवीन विनियम ३३(७)(अ) अंतर्भूत करणेसाठी समक्रमांकाच्या दिनांक २ जानेवारी २०१७ रोजीची सूचना व त्यासोबतच्या परिशिष्टामध्ये नमूद प्रस्तावित फेरबदलावर (यापुढे ज्याचा उल्लेख “ प्रस्तावित फेरबदल ” असा केलेला आहे.) नागरिकांच्या सूचना/हरकती मागविल्या होत्या आणि प्राप्त सूचना/हरकती संदर्भात संबंधित व्यक्तींना तसेच नियोजन प्राधिकरणास सुनावणी देऊन शासनास अहवाल सादर करणेसाठी उप संचालक, नगररचना, बृहन्मुंबई (यापुढे त्यांचा उल्लेख “ उक्त अधिकारी ” असा केलेला आहे.) यांची नियुक्ती केलेली होती ;

आणि ज्याअर्थी, उक्त दिनांक २ जानेवारी २०१७ रोजीची सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रा मध्ये (यापुढे ज्याचा उल्लेख “ शासकीय राजपत्र ” असा केलेला आहे.) दिनांक ३ जानेवारी २०१७ रोजी प्रसिद्ध झालेली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिकारी यांनी त्यांचा अहवाल दिनांक ३ मे २०१७ रोजीचे पत्रान्वये संचालक, नगररचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना कलम ३७(१कक) खालील विहित कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सादर केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिकारी यांचा अहवाल विचारात घेता, संचालक, नगररचना यांचेशी सल्लामसलत केल्यानंतर प्रस्तावित फेरबदल काही बदलांसह मंजूर करणे आवश्यक असल्याचे शासनाचे मत झालेले आहे ;

आता त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३७(१कक) खंड (ग) अन्वये प्राप्त अधिकार आणि त्या संदर्भातील सर्व शक्तींचा वापर करून शासन खालीलप्रमाणे :—

(अ) उक्त फेरबदलाचे प्रस्तावास यासोबत जोडलेल्या परिशिष्टामध्ये नमूद केलेप्रमाणे मंजूरी देत आहे.

(ब) सदरची अधिसूचना शासकीय राजपत्रामध्ये प्रसिद्ध झालेचा दिनांक हा उक्त फेरबदल अंमलात आलेचा दिनांक असेल.

(क) बृहन्मुंबई महानगरपालिकेस उक्त विनियमाच्या मंजूरी सोबतच्या फेरबदलाचे परिशिष्टामध्ये शेवटच्या नोंदीनंतर यासोबतचे परिशिष्ट समाविष्ट करणेचे निर्देश देत आहे.

### SCHEDULE

(अधिसूचना क्र. टीपीबी. ४३१५/प्र.क्र.१२८/२०१५/नवि-११, दिनांक ८ सप्टेंबर २०१७ सोबतचे परिशिष्ट)

#### **New Regulation 33(7)(A) is inserted as follows :-**

#### **Reconstruction or Redevelopment of dilapidated/unsafe existing authorized tenant occupied building in Suburbs and extended Suburbs and existing authorized non-cessed tenant occupied buildings in Mumbai City.**

For reconstruction/redevelopment of existing authorized tenant-occupied buildings, which have been declared unsafe for human habitation by or are to be demolished for the same reason under a lawful order by the Municipal Corporation of Greater Mumbai and duly certified as such, undertaken by landlord/s or Co-operative Housing Societies of existing tenants, the permissible FSI prescribed under these regulations and Appendix-III-B, shall be admissible as under :—

(a) In case of the plot consisting of only tenant occupied building, the F.S.I, shall be equal to F.S.I, required for rehabilitation of existing lawful tenant plus 50% incentive F.S.I.

(b) In case of composite development *i.e.* the plot consisting of tenant occupied building along with non-tenanted building such as owner occupied building/existing Co-op Housing Society buildings etc., the FSI available shall be equal to FSI required for rehabilitation of existing lawful tenant plus 50% incentive FSI plus FSI that has already authorisedly been utilized / consumed by the non-tenanted buildings/structures.

#### **Appendix-III-B**

1. The F.S.I, permissible for the new building shall be as given in sub-regulation (7)(A) of Regulation 33.
2. (a) A new building may be permitted to be constructed in pursuance of an irrevocable written consent by not less than 70 per cent of the tenants of the old building.  
(b) All the tenants of the old building shall be re-accommodated in the redeveloped building.
3. Each tenant shall be rehabilitated and given the carpet area occupied by him for residential purpose in the old building subject to the minimum fixed carpet area of 27.88 sq.mtrs.(300 sq.ft.) And/or maximum carpet area upto 70 sq.mt. (753 sq.ft.) free of cost. In case of non-residential occupier the area to be given free of cost in the reconstructed building shall be equivalent to the area occupied in the old building.
4. Provided that if carpet area for residential purpose exceeds 70.00 sq. mt. (753 sq. ft.) the cost of construction shall be paid by tenant to the developer. The cost of construction shall be as per ready reckoner rate of that year. However, the carpet area exceeding 70.00 sq. mt. (753 sq. ft.) shall be considered for rehab FSI but shall not be considered for incentive FSI.
4. No new tenancy created after 13th June 1996 shall be considered. Further, unauthorized construction made in buildings for creating new tenancy in the existing tenancies shall not be considered while doing computation of existing FSI. A certified inspection extract of the Municipal Corporation for the year 1995-96 or Court Order proving the existence of tenements prior to 13th June 1996 shall be considered adequate evidence to establish the number of tenements. However, the Government may issue comprehensive guidelines for determination of eligibility of occupiers and tenants therein.
5. The list of tenants and area occupied by each of them in the old building and the irrevocable written consent as specified in 2 (a) above shall be certified by the Municipal Corporation of Greater Mumbai.
6. The tenements in the reconstructed building shall be allotted by landlord/s or Co-operative Housing Societies of existing tenants to the tenants as per list certified by the Municipal Corporation of Greater Mumbai.
7. The entire FSI available under this regulation shall be allowed to be utilized on plot/plots under redevelopment scheme :

Provided that due to legal impediment, if entire F.S.I, can not be utilized on the plot/plots, the owner/society may avail the benefit of Transferrable Development Right accordance with Regulation 34 :

Provided further that if entire F.S.I, is less than the maximum permissible TDR loading as per sub-Regulation No. 5.4.1 of the Regulation 34, the Owner/Society may avail benefit of additional F.S.I./ Transferable Development Rights according to these Regulations on the same plot.

8. Reconstruction of a new building on the plot should strictly conform to the provisions of the development plan and these Regulations.

9. No construction or reconstruction shall be permitted on set-back areas or areas required for road-widening and such areas shall be handed over to the Municipal Corporation.

10. For the purpose of calculating the FSI for tenanted building, the entire area of the plot/layout including Development Plan roads and internal roads but excluding the land under the reservation of public amenities shall be considered.

11. New building shall be reconstructed in accordance with these Regulations and all other Regulations and orders as applicable from time to time. The Municipal Commissioner may exercise his powers under Regulations 64 for condonation of minor variations in respect of such reconstruction.

12. 20% of the incentive FSI can be used for non-residential purposes otherwise permissible as per the Development Control Regulations.

13. The fungible compensatory F.S.I, admissible on rehab component shall be granted without charging premium and such fungible compensatory FSI for rehabilitation component shall not be used for free sale component and may be used to give additional area over and above eligible area to the existing tenants .

14. For smooth implementation of the redevelopment scheme undertaken by landlord/s or Co-operative Housing Societies of existing tenants, temporary transit camps may be permitted on the same land or land situated elsewhere belonging to the same landlord/s with the concessions permissible under SRS project under Regulations 33(10) of these Regulations. Such transit camps should be demolished within one month from the date of occupation certificate granted by the Corporation for the reconstructed buildings.

15. An amount of Rs. 5000 per sq. mt. shall be paid by the landlord/s or Co-operative Housing Societies of existing tenants, as additional development cess for the built-up area over and above the F.S.I, permissible as per table 14 under Regulation 32, for the rehabilitation and free sale components. This amount shall be paid to the Municipal Corporation in accordance with the time Schedule for such payment as may be laid down by the Municipal Commissioner, MCGM, provided the payment of installments shall not go beyond the completion of construction. This amount shall be used for Scheme to be prepared for the improvement of off-site infrastructure in the area around the development. The above development cess shall be enhanced @ 10% every three years.

16. As per the provision of clause 3, each residential/non-residential tenant shall be rehabilitated only for carpet area mentioned in the said clause 3 and such areas shall be clearly shown on the building plan submitted to the Municipal Corporation.

17. The landlord/s or Co-operative Housing Societies of existing tenants shall commence the reconstruction or redevelopment work within the period of one year from the date of demolition of the building and complete it within a period of five years. In the meantime the landlord/s or Co-operative Housing Societies of existing tenants shall make arrangement of alternate accommodation of tenants.

18. A corpus fund is to be created by the landlord/s or Co-operative Housing Societies of existing tenants which will take care of the maintenance of the building for a period of 10 years.

19. Restriction on transfer of tenements shall be governed by provision of Rent Control Act till Co.op. Society is formed and after that the same shall be governed by the provision of Maharashtra Co-op. Society's Act.

20. The State Government/ Municipal Commissioner shall prescribe their guidelines for better implementation of the scheme in respect of model agreement, alternate accommodation of existing tenants, eligibility criteria for tenants etc. separately.

सदर अधिसूचना शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

म. मो. पाटील,  
शासनाचे अवर सचिव.



**URBAN DEVELOPMENT DEPARTMENT**

Mantralaya, Mumbai 400 032, dated 8th September 2017

**NOTIFICATION**

MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT, 1966.

No. TPB 4315/CR-128/2015/UD-11.—Whereas, the Development Control Regulations for Greater Mumbai, 1991 (hereinafter referred to as “ the said Regulations ”) have been sanctioned by the Government in the Urban Development Department, under section 31(1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as “ the said Act ”) *vide* Notification No. DCR 1090/RDP/UD-11, dated 20th February 1991 so as to come into force with effect from the 25th March 1991 ;

And whereas, Regulation 33(7) of the said Regulations deals with reconstruction or redevelopment of mainly cessed buildings alongwith incentive F.S.I. in the Island City, but there is no provision for reconstruction or redevelopment of non-cessed dilapidated/unsafe tenant occupied building in Island City and Suburbs and extended Suburbs ;

And whereas, presently there is no policy for reconstruction or redevelopment of dilapidated/unsafe tenanted non-cessed buildings, the landlords/developers do not come forward for reconstruction or redevelopment of such buildings and if building is required to be pulled down in pursuance of provisions of Mumbai Municipal Corporation Act, the right to shelter of the tenants and their safety gets affected;

And whereas, considering orders of Hon'ble High Court, Bombay in Writ Petition (L) 1135/2014 and the affidavit filed by the State Government in Hon'ble Supreme Court in Special leave to appeal (Civil) No. 29859/2014, it is essential to incorporate a special Regulation for non-cessed dilapidated/unsafe tenant occupied buildings in the said Regulation ;

And whereas, in the first phase of Housing Policy declared at Pantnagar, Ghatkopar on 2nd September 2016, the State Government has declared a decision to incorporate a new Regulation 33(7)(A) in this regard in the said Regulations ;

And whereas, the Government in the Urban Development Department, in view of the above circumstances, was of the opinion that a new Regulation 33(7)(A) in this regard, in the said Regulations should be inserted suitably ;

And whereas, after considering the above facts, in the public interest it was necessary to urgently carry out suitable modification to the said Regulations, the State Government, in exercise of the powers conferred under sub-section (1AA) of Section 37 of the said Act, had issued Notice of even No. dated 2nd January 2017 for inviting suggestions/objections from the general public with regard to the proposed modification in respect of new Regulation 33(7A) of the said Regulations (hereinafter referred to as “ the proposed modification”), proposed in the Schedule appended to the said Notice thereto and appointed the Deputy Director of Town Planning, Greater Mumbai as the Officer (hereinafter referred to as “ the said Officer ”) to submit a Report on the suggestions/objections received in respect of the proposed modification to the Government after giving hearing to the concerned persons and the Planning Authority;

And whereas, the said Notice dated 2nd January 2017 was published in the *Maharashtra Government Gazette* dated 3rd January 2017 (hereinafter referred to as “ the *Official Gazette* ”) ;

And whereas, the said Officer has submitted his Report *vide* letter dated 3rd May 2017 through the Director of Town Planning, Maharashtra State, after completing the legal procedure stipulated under section 37(1AA) of the said Act ;

And whereas, after considering the Report of the said Officer and after consulting the Director of Town Planning, Maharashtra State, the Government is of the opinion that the proposed modification is required to be sanctioned with some changes ;

Now, therefore, in exercise of the powers conferred upon it under Section 37(1AA)(c) of the said Act, the Government hereby :—

(A) Sanctions the proposed modification as described more specifically in the schedule appended hereto

(B) Fixes the date of publication of this Notification in the *Official Gazette* as the date of coming into force of this modification.

(C) Directs the Municipal Corporation of Greater Mumbai that in the Schedule of Modifications sanctioning the said Regulations, after the last entry, the Schedule appended hereunder shall be added.

### *SCHEDULE*

(Accompaniment to Notification No. TPB. 4315/CR-128/2015/UD-11, dated 8th September 2017)

**New Regulation 33(7)(A) is inserted as follows :—**

**Reconstruction or redevelopment of dilapidated/unsafe existing authorized tenant occupied building in Suburbs and extended Suburbs and existing authorized non-cessed tenant occupied buildings in Mumbai City.**

For reconstruction/redevelopment of existing authorized tenant-occupied buildings, which have been declared unsafe for human habitation by or are to be demolished for the same reason under a lawful order by the Municipal Corporation of Greater Mumbai and duly certified as such, undertaken by landlord/s or Co-operative Housing Societies of existing tenants, the permissible FSI prescribed under these regulations and Appendix-III-B, shall be admissible as under :—

(a) In case of the plot consisting of only tenant occupied building, the F.S.I, shall be equal to F.S.I, required for rehabilitation of existing lawful tenant plus 50% incentive F.S.I.

(b) In case of composite development *i.e.* the plot consisting of tenant occupied building along with non-tenanted building such as owner occupied building/existing Co-op Housing Society buildings etc., the FSI available shall be equal to FSI required for rehabilitation of existing lawful tenant plus 50% incentive FSI plus FSI that has already authorisedly been utilized /consumed by the non-tenanted buildings/structures.

### **Appendix-III-B**

1 The F.S.I, permissible for the new building shall be as given in sub-regulation (7)(A) of Regulation 33.

2 (a) A new building may be permitted to be constructed in pursuance of an irrevocable written consent by not less than 70 per cent of the tenants of the old building.

(b) All the tenants of the old building shall be re-accommodated in the redeveloped building.

3 Each tenant shall be rehabilitated and given the carpet area occupied by him for residential purpose in the old building subject to the minimum fixed carpet area of 27.88 sq.mtrs.(300 sq.ft.) And/or maximum carpet area upto 70 sq.mt. (753 sq.ft.) free of cost. In case of non-residential occupier the area to be given free of cost in the reconstructed building shall be equivalent to the area occupied in the old building :

Provided that if carpet area for residential purpose exceeds 70.00 sq. mt. (753 sq. ft.) the cost of construction shall be paid by tenant to the developer. The cost of construction shall be as per ready reckoner rate of that year. However, the carpet area exceeding 70.00 sq. mt. (753 sq. ft.) shall be considered for rehab FSI but shall not be considered for incentive FSI.

4 No new tenancy created after 13th June 1996 shall be considered. Further, unauthorized construction made in buildings for creating new tenancy in the existing tenancies shall not be considered while doing computation of existing FSI. A certified inspection extract of the Municipal Corporation for the year 1995-96 or Court Order proving the existence of tenements prior to 13th June 1996 shall be considered adequate evidence to establish the number of tenements. However, the Govt, may issue comprehensive guidelines for determination of eligibility of occupiers and tenants therein.

5 The list of tenants and area occupied by each of them in the old building and the irrevocable written consent as specified in 2(a) above shall be certified by the Municipal Corporation of Greater Mumbai.

6 The tenements in the reconstructed building shall be allotted by landlord/s or Co-operative Housing Societies of existing tenants to the tenants as per list certified by the Municipal Corporation of Greater Mumbai.

7 The entire FSI available under this regulation shall be allowed to be utilized on plot/plots under redevelopment scheme :

Provided that due to legal impediment, if entire F.S.I. can not be utilized on the plot/plots, the owner/society may avail the benefit of Transferrable Development Right in accordance with Regulation 34 :

Provided further that if entire F.S.I. is less than the maximum permissible TDR loading as per sub-Regulation No. 5.4.1 of the Regulation 34, the Owner/Society may avail benefit of additional F.S.I./ Transferable Development Rights according to these Regulations on the same plot.

Reconstruction of a new building on the plot should strictly confirm to the provisions of the development plan and these Regulations.

9 No construction or reconstruction shall be permitted on set-back areas or areas required for road-widening and such areas shall be handed over to the Municipal Corporation

10 For the purpose of calculating the FSI for tenanted building, the entire area of the plot/layout including Development Plan roads and internal roads but excluding the land under the reservation of public amenities shall be considered.

11 New building shall be reconstructed in accordance with these Regulations and all other Regulations and orders as applicable from time to time. The Municipal Commissioner may exercise his powers under Regulations 64 for condonation of minor variations in respect of such reconstruction.

12 20% of the incentive FSI can be used for non-residential purposes otherwise permissible as per the Development Control Regulations.

13 The fungible compensatory F.S.I. admissible on rehab component shall be granted without charging premium and such fungible compensatory FSI for rehabilitation component shall not be used for free sale component and may be used to give additional area over and above eligible area to the existing tenants .

14 For smooth implementation of the redevelopment scheme undertaken by landlord/s or Co-operative Housing Societies of existing tenants, temporary transit camps may be permitted on the same land or land situated elsewhere belonging to the same landlord/s with the concessions permissible under SRS project under Regulations 33(10) of these Regulations. Such transit camps should be demolished within one month from the date of occupation certificate granted by the Corporation for the reconstructed buildings.

15 An amount of Rs. 5000 per sq. mt. shall be paid by the landlord/s or Co-operative Housing Societies of existing tenants, as additional development cess for the built-up area over and above the F.S.I, permissible as per table 14 under Regulation 32, for the rehabilitation and free sale components. This amount shall be paid to the Municipal Corporation in accordance with the time schedule for such payment as may be laid down by the Municipal Commissioner, MCGM, provided the payment of installments shall not go beyond the completion of construction. This amount shall be used for Scheme to be prepared for the improvement of off-site infrastructure in the area around the development. The above development cess shall be enhanced @ 10% every three years.

16 As per the provision of clause 3, each residential/non-residential tenant shall be rehabilitated only for carpet area mentioned in the said clause 3 and such areas shall be clearly shown on the building plan submitted to the Municipal Corporation.

17 The landlord/s or Co-operative Housing Societies of existing tenants shall commence the reconstruction or redevelopment work within the period of one year from the date of demolition of the building and complete it within a period of five years. In the meantime the landlord/s or Co-operative Housing Societies of existing tenants shall make arrangement of alternate accommodation of tenants.

18 A corpus fund is to be created by the landlord/s or Co-operative Housing Societies of existing tenants which will take care of the maintenance of the building for a period of 10 years.

19 Restriction on transfer of tenements shall be governed by provision of Rent Control Act till Co.op. Society is formed and after that the same shall be governed by the provision of Maharashtra Co-op. Society's Act.

20 The State Government Municipal Commissioner shall prescribe the guidelines for better implementation of the scheme in respect of model agreement, alternate accommodation of existing tenants, eligibility criteria for tenants etc. separately.

This Notification shall also be available on the Government of Maharashtra website : [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in)

M. M. PATIL,

Under Secretary to Government.

## नगरविकास विभाग

४ था मजला, मुख्य इमारत, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ९ नोव्हेंबर २०१७

## अधिसूचना

## महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६.

क्रमांक टीपीएस-१७१४/१९७/पनवेल/प्र.क्र. २४/१५/नवि-१२.—ज्याअर्थी, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ च्या कलम ३ मधील तरतुदीनुसार शासन, नगरविकास विभागाची अधिसूचना क्र. पीएनपी.२९१४/व्हीआयपी क्र. ३०१/प्र.क्र. ३५४/नवि-२३, दिनांक २६ सप्टेंबर २०१६ अन्वये पनवेल महानगरपालिका (यापुढे ज्याचा उल्लेख “ उक्त महानगरपालिका ” असा करण्यात आला आहे.) गठीत झाली आहे ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ (यापुढे ज्याचा उल्लेख “ उक्त अधिनियम ” असा करण्यात आला आहे.) चे अनुसूची दोन मधील भाग एक मध्ये विकास शुल्क दर आकारणीबाबत तरतूद नमूद केलेली आहे (यापुढे जिचा उल्लेख “ उक्त अनुसूची ” असा करण्यात आला आहे.) ;

आणि ज्याअर्थी, उक्त महानगरपालिकेने उक्त अधिनियमाचे कलम १२४बी(३) (अ) अनुसार कार्यवाही करून त्यांचे क्षेत्रामधील उक्त अनुसूचीमध्ये नमूद विकास शुल्क दर वाढीचा प्रस्ताव दिनांक २३ फेब्रुवारी २०१७ च्या पत्रान्वये मंजुरीसाठी शासनास सादर केला (यापुढे ज्याचा उल्लेख “ उक्त सुधारित विकास शुल्क दर ” असा करण्यात आला आहे.) ;

आणि ज्याअर्थी, उक्त महानगरपालिकेचा प्रस्ताव विचारात घेता, तसेच आवश्यक ती चौकशी केल्यानंतर उक्त महानगरपालिकेने सादर केलेला उक्त सुधारित विकास शुल्क दर आकारणीचा प्रस्ताव मंजूर करणे उचित होईल आणि त्यानुसार उक्त अनुसूचीमध्ये सुधारणा करणे उचित होईल, असे शासनाचे मत झाले आहे ;

आणि त्याअर्थी, उक्त अधिनियमातील कलम १२४बी(३)(बी) अन्वये शासनास प्राप्त असलेल्या शक्तीचा वापर करून उक्त अनुसूची अंतर्गत विकास शुल्कासंदर्भात खालील अनुसूचीमध्ये नमूद केल्यानुसार सुधारित विकास शुल्क दर आकारणीला मंजुरी देण्यात येत आहे.

## अनुसूची

विकास शुल्क आकारणीबाबत सुधारित दर

Sr. No.	Area	Nature and Particulars of Development.	Rate at which development charge to be levied.
(1)	(2)	(3)	(4)
1	Area under Jurisdiction of Panvel Municipal Corporation.	(c) Development of land for Residential or Institutional use, involving building or construction operations.	(i) For Land Development –0.5 percent of the rates of Annual Statement of Rates per Sq. mtr. or Rs. 100 per Sq. mtr. whichever is more. (ii) For Construction- 2.00 percent of the rates of Annual Statement of Rates per Sq. mtr. or Rs. 400 per Sq.mtr. whichever is more.

- सदरचे सुधारित विकास शुल्क दर ही अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून अंमलात येईल.
- सदर अधिसूचना नागरिकांच्या अवलोकनार्थ कार्यालयीन वेळेमध्ये कामकाजाच्या दिवशी खाली नमूद कार्यालयामध्ये एक महिन्याच्या कालावधीकरिता उपलब्ध राहिल.
  - आयुक्त, पनवेल महानगरपालिका, पनवेल.
  - सहसंचालक, नगररचना, कोकण विभाग, कोकण भवन, नवी मुंबई.
  - सहायक संचालक, नगररचना, रायगड शाखा, अलिबाग, जि. रायगड.
- सदरची अधिसूचना ही महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) (कायदे व नियम) या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

अशोक का. खांडेकर,  
कार्यासन अधिकारी.

**URBAN DEVELOPMENT DEPARTMENT**

4th Floor, Main Building, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 9th November 2017.

**NOTIFICATION**

MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT, 1966.

No. TPS. 1714/197/PANVEL/CR-24/15/UD-12.—Whereas, the Panvel Municipal Corporation (hereinafter referred to as “ the said Municipal Corporation ”) has been constituted by the Government in Urban Development Department as per the provision under section 3 of the Maharashtra Municipal Corporation Act, 1949 *vide* Notification No. PNP.2914/VIP No. 301/CR-354/UD-23, dated the 26th September 2016 ;

And whereas, the manner of levying the development charges are mentioned in Part I of Second Schedule (hereinafter referred to as ‘ the said schedule ’) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as “ the said Act ”) ;

And whereas, the said Municipal Corporation after following the procedure laid down under section 124(B) (3) (a) of the said Act, has submitted a proposal to the Government for enhancing the rates of Development charges mentioned in the said schedule within its jurisdiction (hereinafter referred to as “ the rates of the revised Development charges ”) ;

And whereas, after considering the proposal of the said Municipal Corporation and making necessary enquiries the Government is of the opinion that the proposal of the said Municipal Corporation regarding the levy of the revised rates of the Development charges should be sanctioned and accordingly the said schedule is revised.

Now therefore, in exercise of the powers conferred under section 124(B) (3) (b) of the said Act, the State Government hereby sanctions the levy of the revised rates of Development Charges under the said schedule. The statement of revised Development charges shall be as mentioned in Schedule attached herein below :—

*Schedule*

**Revised Rate at which Development Charge to be levied**

Sr. No.	Area	Nature and Particulars of Development	Rate at which development charge to be levied
(1)	(2)	(3)	(4)
1	Area under Jurisdiction of Panvel Municipal Corporation.	(c) Development of land for Residential or Institutional use, involving building or construction operations.	(i) For Land Development –0.5 percent of the rates of Annual Statement of Rates per Sq. mtr. or Rs. 100 per Sq. mtr. whichever is more. (ii) For Construction- 2.00 percent of the rates of Annual Statement of Rates per Sq. mtr. or Rs. 400 per Sq.mtr. whichever is more.

2. The revised rates of Development charges shall come into force from the date of publication of this notification in the *Government Gazette*.

3. This notification shall be made available for inspection by the general public during office hours on all working days at the following offices for a period of one month :—

(i) The Commissioner, Panvel Municipal Corporation, Panvel.

(ii) The Joint Director of Town Planning, Konkan Division, Konkan Bhavan, Navi Mumbai.

(iii) The Assistant Director of Town Planning, Raigad-Alibag Branch, Alibag.

4. This Notification shall also be published on the Government *website* : [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) (कायदे व नियम).

By order and in the name of the Governor of Maharashtra,

ASHOK K. KHANDEKAR,  
Section Officer.

## जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांजकडून

## अंतिम अधिसूचना

क्रमांक REV-3601/2/2012.—ज्याअर्थी, महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाकडील शासन निर्णय क्र. प्राफेब-२०१०(तलाठी)/प्र.क्र. ११२(भाग-३)/म-१०, दिनांक २५ मे २०१७ अन्वये राज्यातील वाढती लोकसंख्या व वाढते नागरीकरण या अनुषंगाने महसूल यंत्रणेच्या कामात झालेली वाढ विचारात घेता राज्यात एकूण ३१६५ नवीन वाढीव तलाठी साझे व ६ तलाठी साझांसाठी १ महसुली मंडळ या तत्वाप्रमाणे सदर वाढीव तलाठी साझांसाठी ५२८ नवीन महसुली मंडळे स्थापन करण्यास शासनाने मान्यता दिलेली असून कोकण विभागासाठी ७४४ तलाठी साझे व १२४ महसूल मंडळे निश्चित करून दिली आहेत.

आणि ज्याअर्थी, मा. विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांचेकडील पत्र क्र. मशा/कार्या-५/प्रशासन/तलाठी सजा निर्मिती/२०१७, दिनांक ७ जुलै २०१७ अन्वये सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एकूण १३ नवीन तलाठी साझे निश्चित करून दिलेली आहे.

त्याअर्थी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उप विभागीय अधिकारी, कणकवली/कुडाळ/सावंतवाडी यांचेकडून तलाठी साझांची पुनर्रचना करून प्राप्त झालेल्या अहवालानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण १३ नवीन तलाठी साझे निर्मितीची प्रारूप अधिसूचना क्रमांक REV-3601/2/2012, दिनांक ३१ ऑगस्ट २०१७ रोजी प्रसिद्ध केलेली असून सदरची अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक मध्ये दिनांक १४ सप्टेंबर २०१७ रोजी प्रसिद्ध करणेत आली आहे.

प्रारूप अधिसूचनेतील नवीन तलाठी साझांच्या प्रारूप मसुद्याबाबत तालुकास्तरावर/उप विभागीयस्तरावर एकही हरकत किंवा सूचना प्राप्त झालेली नाही.

उप विभागीय अधिकारी, कणकवली/कुडाळ/सावंतवाडी तसेच संबंधित तहसीलदार यांचेकडून प्राप्त झालेले अहवाल विचारात घेऊन, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ चे कलम ४, पोट-कलम (२) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून मी, उदय चौधरी, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण १३ नवीन तलाठी साझांची दिनांक ३१ ऑगस्ट २०१७ अन्वये प्रसिद्ध केलेल्या प्रारूप अधिसूचनेतील मसुद्यात दुरुस्ती नसलेने अंतिम अधिसूचना सोबतच्या परिशिष्ट 'अ' मध्ये नमूद केलेप्रमाणे याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे.

## परिशिष्ट " अ "

## सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नवीन तलाठी साझांची पुनर्रचना

अ.क्र.	जिल्हा	उप विभाग	तालुका	प्रस्तावित/नवीन तलाठी साझांचे नाव तलाठी साझांच्या मुख्यालयाचे ठिकाण	तलाठी साझांत समाविष्ट होणारी महसुली गावे
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
१				धोपटेवाडी	धोपटेवाडी, शेवरे, निमतवाडी
२			देवगड	इळये	इळये, पाटथर
३		कणकवली	कणकवली	उत्तर दक्षिण गावठाण	उत्तर दक्षिण गावठाण
४				नडगिचे	आनंदनगर, धारेश्वर, आवळेेश्वर
५				तरंदळे	नडगिचे, वायंगणी
६	सिंधुदुर्ग	कुडाळ	कुडाळ	देवूळवाडी	तरंदळे
७				आंबडपाल	देवूळवाडी, गोंधळपूर, वाडीवरवडे
८			मालवण	सुकळवाड	आंबडपाल मिटक्याची वाडी, मुळदे
९			सावंतवाडी	सोनुर्ली	सुकळवाड, म्हावळुंगे
१०				क्षेत्रफळ	सोनुर्ली
११		सावंतवाडी	वेंगुर्ला	पेंडूर	क्षेत्रफळ
१२			दोडामार्ग	केर	पेंडूर, सातवायंगणी
१३				सोनावल	केर, मोर्ले, भेकुली
					सोनावल, पाळये
एकूण नवीन तलाठी साझांची संख्या				१३	

प्रस्तावित नवीन तलाठी साझामध्ये समाविष्ट होणाऱ्या गावांव्यतिरिक्त उर्वरित गाव पूर्वीच्याच मूळ साझात समाविष्ट राहतील.

सिंधुदुर्गनगरी,  
दिनांक ३० ऑक्टोबर २०१७.

उदय चौधरी,  
जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग.

**उप विभागीय अधिकारी, माणगाव विभाग, माणगाव यांजकडून  
अधिसूचना**

क्रमांक उविअमा-भूसं/कात-२/एस आर ९७/२०१२.—ज्याअर्थी, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ (१९६२ चा महा. तीन) चे कलम एक, पोट-कलम (३) अन्वये काढण्यात आलेली व दिनांक ९ डिसेंबर २०११ च्या महाराष्ट्र शासनाच्या राजपत्र, भाग चार-ब, पृष्ठ क्र. १२ ते ३० वर प्रसिद्ध करण्यात आलेली दिनांक ९ डिसेंबर २०११ ची शासकीय अधिसूचना, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग क्र. आयडीसी/२०११/प्र. क्र. ३०७/उ-१४, उक्त अधिनियमाच्या प्रकरण सहाचे उपबंध हे त्या अधिसूचनेच्या अनुसूचित विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या क्षेत्रात डिसेंबर, २०११ महिन्याच्या ९व्या दिवसापासून अंमलात येतील असा महाराष्ट्र शासनाने निर्देश दिला आहे ;

आणि ज्याअर्थी, उपरोक्त अधिनियमाचे प्रकरण ६ ज्या क्षेत्रात लागू करण्यात आले आहे व त्या सोबतच्या परिशिष्टात नमूद केलेल्या जमिनी समाविष्ट आहेत ;

आणि ज्याअर्थी, उपरोक्त अधिनियमाचे कलम ३२ अन्वये ज्या क्षेत्रात उपरोक्त अधिनियमाचे प्रकरण ६ लागू करण्यात आले आहे. त्या क्षेत्रातील जमिनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास औद्योगिक किंवा उपरोक्त अधिनियमाच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी संपादन करण्यास अधिकार महाराष्ट्र शासनास प्रदान केले आहेत ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे आयडीसी/१८९२ (१७४४१) उद्योग-१४, दिनांक ११ जून १९९३ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे आयडीसी/२१०६/(४८५)/उ-१४, दिनांक १० नोव्हेंबर २००६ अन्वये महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६२ च्या नियम २८ ने जिल्हाधिकारी यांना प्रदान केलेले उपरोक्त नियमाची कलमे ३२, ३६ व ३८ चे अधिकार आणि नियमाचे कलम २(क) अन्वये उप विभागीय अधिकारी, माणगाव विभाग, माणगाव यांना कार्यान्वित करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत आणि ज्याअर्थी सोबतच्या परिशिष्टात नमूद केलेल्या क्षेत्राची महामंडळास नियोजित दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरीडोर अंतर्गत दिधी पोर्ट प्रकल्प पाणसई औद्योगिक क्षेत्रासाठी जमिनी संपादन करण्याची जरूरी आहे, असे उप विभागीय अधिकारी, माणगाव विभाग, माणगाव यांना वाटते ;

आणि ज्याअर्थी, सह मुख्य कार्यकारी अधिकारी (डीएमआयसी) मऔविम, मुंबई-९३, यांनी त्यांचेकडील पत्र क्र. मऔविम/व्यवस्थापक (भूसं)/B ८२१४८/२०१६, दिनांक १४ जून २०१६ अन्वये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने ज्या गावांमध्ये ५०% पेक्षा जास्त संमती आहे तेथील शासनाच्या मंजूरीनुसार संपूर्ण ३२(१) च्या अधिसूचना प्रसिद्ध करणेबाबत मा. जिल्हाधिकारी, सो. रायगड यांना कळविले आहे ;

आणि ज्याअर्थी, सोबतच्या अनुसूचित नमूद केलेल्या जमीन मालकांनी व हितसंबंधीत असणाऱ्यांनी दाखविलेल्या कारणांचा व ज्यांनी स्वखुषीने जमिनी देण्यास लेखी स्वरूपात संमतीपत्र दाखल केलेली आहेत त्यांचा विचार करून महाराष्ट्र विकास अधिनियम, १९६१ चे कलम ३२(२) अन्वये या जमिनी संपादन करण्याचा निर्णय उप विभागीय अधिकारी, माणगाव विभाग, माणगाव यांनी घेतला आहे ;

त्याअर्थी, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ चे कलम ३२(१) चा वापर करून अनुसूचित नमूद केलेल्या जमिनी उपरोक्त

कारणासाठी संपादित केल्या असून त्याबाबत उप विभागीय अधिकारी, माणगाव विभाग, माणगाव ही नोटीस प्रसिद्ध करित आहेत.

**अनुसूची**

जिल्हा रायगड, तालुका माणगाव, गाव पाणसई

अ.क्र. (१)	स.नं./गट नं. (२)	हिस्सा नं. (३)	एकूण क्षेत्र (४) (हे. आर)
१	२	३	०.३२९
२	२२	१ब	०.२४०
३	२२	१क	०.४१८
४	२४	१	०.१०६
५	२९	१	०.०९९
६	२९	२	०.०९९
७	२९	३	०.२०२
८	२९	४	०.३०१
९	२९	५	०.६०४
१०	३१	१	०.३३६
११	३१	२	०.१४२
१२	३१	३	०.०३६
१३	३१	४	०.०६०
१४	३१	५	०.०८९
१५	३१	६	०.१३२
१६	३१	७	०.१४२
१७	३१	८	०.०२०
१८	३१	१०	०.१८२
१९	३१	११	०.४५३
२०	३१	१२	०.१५७
२१	३१	१४	०.३७४
२२	४०	०	०.०७३
२३	६६	२	०.०९६
२४	१८३	४ब/२ पैकी	०.२००
२५	१८३	४ब पैकी	१.३०८
२६	२०९	२६ब	०.४००
२७	२२४	०	०.१८०
२८	२४१	३	०.०७४

**बाळासाहेब तिडके,**

माणगाव,  
दिनांक १४ नोव्हेंबर २०१७.

उप विभागीय अधिकारी,  
माणगाव विभाग, माणगाव.

उप विभागीय अधिकारी, माणगाव विभाग, माणगाव यांजकडून  
अधिसूचना

क्रमांक उविअमा/भूसंपादन/कात-२/जलसंधारण/घोटवळ/२०१७.—  
ज्याअर्थी, भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याच्या आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ च्या प्रकरण दोन प्रमाणे समुचित शासनास सामाजिक आघात व सार्वजनिक प्रयोजन निर्धारित करण्याबाबत प्राथमिक अन्वेषण करणे गरजेचे आहे. त्याअर्थी, उपरोक्त कायद्याचे कलम ४ चे पोट-कलम (१) अन्वये समुचित शासन बाधित क्षेत्रातील मौजे घोटवळ, ता. माणगाव येथील खालील अनुसूचित नमूद केलेल्या जमिनीच्या तपशिलाप्रमाणे ग्राम स्तरावरील किंवा प्रभाग स्तरावरील संबंधित पंचायतीशी/नगरपालिकेशी किंवा यथास्थिती महानगरपालिकेशी विचार विनिमय करील आणि अधिसूचनेद्वारे अशा शासनाद्वारे विनिदीष्ट करण्यात येईल. अशा रितीने व अशा तारखेस त्यांच्याशी विचार विनिमय करून सामाजिक आघात निर्धारण अभ्यास करील.

उपरोक्त कायद्याच्या कलम ३ चे पोट-कलम ई प्रमाणे जिल्हाधिकारी रायगड यांना समुचित शासन म्हणून अधिसूचित करण्यात आले आहे. आणि कलम ३ चे पोट-कलम (ग) नुसार जिल्हाधिकारी रायगड यांनी त्यांचेवतीने पुढील कार्यवाही करणेसाठी उप विभागीय अधिकारी माणगाव यांना प्राधिकृत केलेले आहे.

त्यामुळे उप विभागीय अधिकारी, माणगाव विभाग, माणगाव, जि. रायगड या अधिसूचनेद्वारे अधिसूचित करित आहेत की, बाधित क्षेत्रामध्ये भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याच्या आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ मधील तरतुदीप्रमाणे दिनांक ३० ऑक्टोबर २०१७ पासून Socio Quest Solutions, पनवेल, जि. रायगड यांनी सामाजिक आघात निर्धारण (SIA) अभ्यासाची कार्यवाही सुरू करावी.

अनुसूची

जिल्हा रायगड, तालुका माणगाव, मौजे घोटवळ

अ.क्र. (१)	गट नंबर (२)	आवश्यक जमिनीचे क्षेत्र (३)
		(हे. आर)
१	१६९ पैकी	०.०८.०
२	१७०/०	०.५१.०
३	१७१ पैकी	०.७०.०
४	१७२/०	०.३६.०
५	१७३/०	०.११.१
६	१७६/०	०.४४.७
७	१७८/०	०.१८.०
८	१७९/०	०.९२.०
९	१८४ पैकी	०.०५.०

अ.क्र. (१)	गट नंबर (२)	आवश्यक जमिनीचे क्षेत्र (३)
		(हे. आर)
१०	१८५/०	०.२४.०
११	१८६/०	१.०१.०
१२	१८८/०	०.१८.०
१३	१८९/०	०.०६.३
१४	१९१/०	०.१८.२
१५	१९२ पैकी	२.६५.०
१६	१९३/०	०.१९.०
१७	१९४/०	०.६८.०
१८	२३६ पैकी	०.४५.०
१९	२३८ पैकी	०.१०.०
२०	२४४/०	०.१६.०
२१	८१/०	०.०४.०
२२	१६६/१ पैकी	०.६५.०
२३	१७४/०	०.४६.६
२४	१७५/०	०.७५.९
२५	१७७/०	०.७३.२
२६	१८१/०	०.०८.०
२७	१८२/०	०.११.०
२८	१८३/०	०.०५.०
२९	१८७/०	०.०६.३
३०	१९०/०	१.००.०
३१	१९५ पैकी	१.०५.०
३२	१९६ पैकी	०.२१.०
३३	२३७ पैकी	०.४५.०
३४	२३९ पैकी	०.२२.०
३५	१६५ पैकी	०.१३.०

माणगाव,  
दिनांक ११ नोव्हेंबर २०१७.

बाळासाहेब तिडके,  
उप विभागीय अधिकारी,  
माणगाव विभाग, माणगाव.



**पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांजकडून  
मनाई आदेश**

क्रमांक पोआ/नमुं/वि.शा./म.आ./४६८३/२०१७.—ज्याअर्थी, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत जनतेच्या मागण्यांसाठी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व कामगार संघटना मोर्चे, निदर्शने, धरणे, बंद पुकारणे व उपोषणासारखे आंदोलन कार्यक्रमाचे आयोजन करतात. दिनांक १४ नोव्हेंबर २०१७ रोजी बालादिन/पंडीत जवाहरलाल नेहरू जयंती तसेच दिनांक १९ नोव्हेंबर २०१७ रोजी देव दिवाळी सण साजरे केले जाणार आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता दिनांक ८ नोव्हेंबर २०१७ रोजीचे ००-०१ वा. पासून ते दिनांक २२ नोव्हेंबर २०१७ रोजीचे २४-०० वा. पर्यंत १५ दिवसांकरिता महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम ३७(१) व (३) चा अंमल जारी करणे आवश्यक आहे ;

(२) आणि ज्याअर्थी, माझी खात्री झाली आहे की, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात शांतता व सुव्यवस्था राखणेकामी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम ३७ (१) व (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश करणेस पुरेसे व सबळ कारण आहे.

(३) त्याअर्थी, मी, तुषार दोशी, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा, अति. कार्यभार विशेष शाखा, नवी मुंबई मला पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांच्या आदेशान्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून व महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम ३७ (१) व (३) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात दिनांक ८ नोव्हेंबर २०१७ रोजीचे ००-०१ वा. पासून ते दिनांक २२ नोव्हेंबर २०१७ रोजीचे २४-०० वा. पर्यंत १५ दिवसांकरिता खाली नमूद केलेली कृत्ये करण्यास या आदेशान्वये मनाई करीत आहे :-

(अ) कोणाताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ, द्रव्य बरोबर नेणे.

(ब) दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे, सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे.

(क) शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठ्या, बंदुका, रिव्हॉल्वर, देशी कट्टे, देशी-विदेशी अग्निशस्त्रे व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर वाहून नेणे, बाळगणे, जमा करणे, तयार करणे.

(ड) कोणत्याही इसमाचे चित्राचे, प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्यांचे चित्राचे प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे.

(इ) मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, वाद्य वाजविणे.

(फ) यामुळे सभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे किंवा आविर्भाव करणे, कोणतेही जिन्नस तयार करून त्याचा जनतेत प्रसार करणे.

(ग) ज्यायोगे वरील परिसरात कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल असे वर्तन करणे.

(४) महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम ३७ चे पोट-कलम (३) अन्वये पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांचे पूर्व परवानगी शिवाय सभा भाग एक (को.वि.पु.)—८

घेणेस किंवा मिरवणूक काढणेस बंदी घालीत आहे.

(५) वर नमूद जमावबंदीचे आदेश लग्नकार्य, धार्मिकविधी, प्रेतयात्रा, सिनेमागृह इत्यादी कारणांकरिता लागू राहणार नाही.

(६) वरील संपूर्ण आदेश हा शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपुर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे त्यांना लागू होणार नाही.

(७) सदरचे आदेशाची जाहिररीत्या ठळक प्रसिद्धी करावी.

(८) या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र होईल.

सदरचा आदेश माझे सही व शिक्क्यानिशी दिलेला आहे.

**तुषार दोशी,**

नवी मुंबई, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा,  
दिनांक ७ नोव्हेंबर २०१७. अति. कार्य विशेष शाखा, नवी मुंबई.

**उप संचालक, भूमिअभिलेख, कोकण प्रदेश, मुंबई यांजकडून  
अधिसूचना**

क्रमांक एकत्री/दु.एस.आर. ७९/मौजे काराव/पेण/रायगड/२०१७.—मौजे काराव, ता. पेण, जिल्हा रायगड येथील जमीन एकत्रीकरण योजना दिनांक २ ऑगस्ट १९७९ चे महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग-१ यात पान क्रमांक १५०० मध्ये योजना कायम करणेत आलेबाबतची अधिसूचना प्रसिद्ध झाली होती, सदरचे मंजूर योजनेत दुरुस्ती करणे आवश्यक असल्याची खात्री झाल्यामुळे मंजूर एकत्रीकरण योजनेची खाते क्रमांक ६३, ६६, १०८, २७२, १०, १०७, १७० गट नंबर ३३, ३४, ३५, ३८, ४४, ४५, ८४ खाते क्रमांक २५, २०३, २८३ गट क्रमांक ११, ७, ८ तसेच खाते क्रमांक ३०, गट क्रमांक ४९अ, ४९ब, ४९क, ४९ड यामध्ये दुरुस्ती करणेबाबतच्या मसुद्यास उप संचालक भूमि अभिलेख कोकण प्रदेश, मुंबई यांनी मान्यता देऊन तो कायदा कलम ३२(१) अन्वये प्रसिद्धीसाठी जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, रायगड यांचेकडे दिनांक १६ सप्टेंबर २०१६ रोजी पाठविणेत आला होता. त्यांनी सदरचा गटबुक व योजनेचा दुरुस्ती मसुदा तहसील कार्यालयाचे व तलाठी कार्यालयाचे नोटीस बोर्डावर दिनांक २९ सप्टेंबर २०१६ रोजी प्रसिद्ध केला होता. प्रसिद्धीचे कालावधीमध्ये मुदतीत इकडील कार्यालयात हरकत अर्ज प्राप्त झाले असून हरकत अर्जावर सुनावणी घेऊन हरकत अर्ज फेटाळण्यात आलेले आहेत. सबब मुंबईचा धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणेबाबत व त्याचे एकत्रीकरण करणेबाबत अधिनियम, १९४७ च्या कलम ३२ पोट-कलम ३ मधील तरतुदीनुसार उप संचालक भूमि अभिलेख कोकण प्रदेश, मुंबई हे मंजूर योजनेतील खाते क्रमांक १०, १०७, १७० या तीन खात्यामध्ये फेरफार करून योजन दुरुस्ती व खाते क्रमांक ६३, ६६, १०८, २७२, २५, २०३, २८२ या खात्यामध्ये गटबुक दुरुस्तीचे प्रस्तावाचा मसुदा कायम करीत आहे.

**आप्यासाहेब गिरमकर,**

मुंबई, उप संचालक भूमि अभिलेख,  
दिनांक १३ नोव्हेंबर २०१७. कोकण प्रदेश, मुंबई.

## पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांजकडून

वाचावे.—(१) राज्य निवडणूक आयोगाचे पत्र क्र. रानिआ/जिपपंस-२०१७/प्र.क्र. ५३/का. ७, दिनांक ७ नोव्हेंबर २०१७

## मनाई आदेश

क्रमांक विशा/मनाई आदेश/जिपपंसनिवडणूक/२७/२०१७.— ज्याअर्थी, उपोद्घातातील अ.क्र. १ मधील अधिसूचनेनुसार राज्य निवडणूक आयोगाने, ठाणे जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत ५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूका तसेच अन्य जिल्ह्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील रिक्त पदांच्या पोट निवडणूकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. आदर्श आचारसंहिता दिनांक ७ नोव्हेंबर २०१७ रोजी पासून लागू झालेली आहे. दिनांक १३ डिसेंबर २०१७ रोजी मतदान होणार असून दिनांक १४ डिसेंबर २०१७ रोजी मतमोजणी व दिनांक १८ डिसेंबर २०१७ रोजी निवडून आलेल्या सदस्यांची नावे प्रसिद्ध करणे.

निवडणूकीचे अनुषंगाने नामनिर्देशन पत्र देणे व स्वीकारण्याची तारीख २३ नोव्हेंबर २०१७ रोजी सुरू होणार असून अंतिम दिनांक २८ नोव्हेंबर २०१७ पर्यंत आहे. दिनांक २९ नोव्हेंबर २०१७ रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी होणार आहे. तसेच नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची अंतिम दिनांक ४ डिसेंबर २०१७ रोजी (जेथे अपील नाही तेथे) व दिनांक ७ डिसेंबर २०१७ रोजी (जेथे अपील आहे तेथे) पर्यंत आहे.

अशावेळी नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्याच्या ठिकाणी निवडणूक संबंधाने राजकीय पक्ष आपआपले शक्ती प्रदर्शन करण्यासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करताना मोठ्या प्रमाणावर एकत्र येण्याची शक्यता आहे. सदर ठिकाणांच्या प्रांगणात कॉर्नर मिटींग, सभा, पत्रकार परिषद, इत्यादी सारखे कार्यक्रम निवडणूक संबंधाने घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेमध्ये अडथळा येऊन सदर ठिकाणाची शांतता भंग होण्याची दाट शक्यता आहे. अशी माझी खात्री झाली आहे.

त्याअर्थी, मी, परम बीर सिंह, पोलीस आयुक्त, ठाणे मला फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम १४४(२) अन्वये प्राप्त अधिकारानुसार अशा ठिकाणांच्या कार्यालयाच्या १०० मीटर चहूबाजूकडील परिसरात कोणत्याही पक्षाचे/संघटनेचे पदाधिकारी/कार्यकर्ते आणि प्रतिनिधी यांना निवडणूक संबंधाने सभा/बैठक/पत्रकार परिषद आदी कार्यक्रम घेण्यास प्रतिबंध करित आहे. त्याचप्रमाणे नामनिर्देशन अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवार व त्यांच्या सोबत दोन व्यक्ती यांनाच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षामध्ये प्रवेश देण्यात येईल. त्याचप्रमाणे उमेदवारी अर्ज दाखल करण्यास येणाऱ्या उमेदवारास नमूद ठिकाणाच्या कार्यालयाच्या १०० मीटर चहूबाजूकडील परिसरात फक्त तीन वाहने आणण्याची परवानगी देण्यात येत असून तीन पेक्षा अधिक वाहने सदर कार्यालयाच्या १०० मीटर परिसरात आणण्यास प्रतिबंध घालण्यात येत आहे.

वरील आदेशाचे कोणीही व्यक्तीने उल्लंघन केल्यास अशा व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड विधान संहिता कलम १८८ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

सदर आदेश दिनांक २३ नोव्हेंबर २०१७ रोजी ००-०५ पासून दिनांक २८ नोव्हेंबर २०१७ रोजी २४-०० वा. पर्यंत अंमलात राहिल.

सदर आदेश शासकीय कर्तव्यावरील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना तसेच शासकीय/निमशासकीय, निवडणूक कामाशी संबंधित शासकीय/निमशासकीय अधिकारी/कर्मचारी यांना लागू होणार नाही.

सदरचा आदेश माझ्या सही व शिक्क्यानिशी आज दिनांक १५ नोव्हेंबर २०१७ रोजी ठाणे येथे जारी करण्यात आला आहे.

परम बीर सिंह,  
पोलीस आयुक्त, ठाणे शहर.

## पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांजकडून

वाचावे.—(१) राज्य निवडणूक आयोगाचे पत्र क्र. रानिआ/जिपपंस-२०१७/प्र.क्र. ५३/का. ७, दिनांक ७ नोव्हेंबर २०१७

## आदेश

क्रमांक विशा/मनाई आदेश/जिपपंस निवडणूक/२८/२०१७.— ज्याअर्थी, उपोद्घातातील अ.क्र. १ मधील अधिसूचनेनुसार राज्य निवडणूक आयोगाने, ठाणे जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत ५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूका तसेच अन्य जिल्ह्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील रिक्त पदांच्या पोट निवडणूकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. आदर्श आचारसंहिता दिनांक ७ नोव्हेंबर २०१७ रोजी पासून लागू झालेली आहे. दिनांक १३ डिसेंबर २०१७ रोजी मतदान होणार असून दिनांक १४ डिसेंबर २०१७ रोजी मतमोजणी व दिनांक १८ डिसेंबर २०१७ रोजी निवडून आलेल्या सदस्यांची नावे प्रसिद्ध करणे.

ज्याअर्थी, ठाणे पोलीस आयुक्तालयात यापूर्वी वेगवेगळ्या पक्षामध्ये राजकीय स्पर्धेतून वादविवाद होऊन वेगवेगळ्या निवडणुकीच्या संबंधात दखलपात्र व अदखलपात्र गुन्हे दाखल झालेले आहेत. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक निमित्ताने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये आपसात भांडणतंटे होऊन हातघाईवर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा प्रसंगी एखाद्या गटाकडून/व्यक्तीकडून हत्याराचा दुरुपयोग होऊन गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याकरिता ठाणे पोलीस आयुक्तालयातील निवडणुकीच्या कार्यक्षेत्रात शस्त्र परवानाधारक यांनी शस्त्रांची ने-आण करण्यास प्रतिबंधात्मक आदेश लागू करणे क्रमप्राप्त वाटते.

त्याअर्थी, उपरोक्त परिस्थितीत मी, परम बीर सिंह, पोलीस आयुक्त, ठाणे शहर मला फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १४४(१) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून ठाणे पोलीस आयुक्तालयातील पोलीस उप आयुक्त परिमंडळ-१ ठाणे, परिमंडळ-२ भिवंडी, परिमंडळ-३ कल्याण व परिमंडळ-४ उल्हासनगर अंतर्गत जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात शस्त्र परवानाधारक यांना शस्त्र ताब्यात ठेवण्यास व बाळगण्यास मनाई करण्यात येत आहे, तथापि छाननी समितीने ज्यांना सूट दिलेली आहे. त्या शस्त्र परवानाधारकांना हा मनाई आदेश लागू होणार नाही.

यापुढे असेही आदेश देण्यात येत आहे की, ज्या परवानाधारकांना या आदेशानान्वये छाननी समितीने सूट दिलेली आहे, त्या परवानाधारकांनी आपली शस्त्रे निवडणूकीच्या कोणत्याही कार्यक्रमा दरम्यान उदा. प्रचार, सभा, रॅली प्रसंगी जवळ बाळगू नये.

प्रत्येक शस्त्र परवानाधारकास आदेशापूर्वी नोटीस बजावणे शक्य नसल्याने कलम १४४(२) फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ अन्वये प्राप्त अधिकारानुसार सदरचा आदेश एकतर्फी काढण्यात आला आहे.

सदरचा आदेश ठाणे पोलीस आयुक्तालयातील पोलीस उप आयुक्त परिमंडळ-१ ठाणे, परिमंडळ-२ भिवंडी, परिमंडळ-३ कल्याण व परिमंडळ-४ उल्हासनगर अंतर्गत जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात दिनांक १६ नोव्हेंबर २०१७ रोजी ००-०५ वा. पासून ते दिनांक १४ डिसेंबर २०१७ रोजीचे २४-०० वा. पर्यंत अंमलात राहिल.

उपरोक्त मनाई आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या शस्त्र परवानाधारकांवर भारतीय दंड संहितेचे कलम १८८ नुसार कायदेशीर कारवाई केली जाईल. सदरचा आदेश दिनांक १५ नोव्हेंबर २०१७ रोजी माझे सही व शिक्क्याने दिला आहे.

परम बीर सिंह,  
पोलीस आयुक्त, ठाणे शहर.

**पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांजकडून**

**वाचावे.**—(१) राज्य निवडणूक आयोगाचे पत्र क्र. रानिआ/जिपपंस-२०१७/प्र.क्र. ५३/का. ७, दिनांक ७ नोव्हेंबर २०१७.

**मनाई आदेश**

क्रमांक विशा/मनाई आदेश/जिपपंस/निवडणूक/२९/२०१७.—ज्याअर्थी, उपोद्घातातील अ.क्र. १ मधील अधिसूचनेनुसार राज्य निवडणूक आयोगाने, ठाणे जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत ५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूका तसेच अन्य जिल्ह्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणूकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. आदर्श आचारसंहिता दिनांक ७ नोव्हेंबर २०१७ रोजी पासून लागू झालेली आहे. दिनांक १३ डिसेंबर २०१७ रोजी मतदान होणार असून दिनांक १४ डिसेंबर २०१७ रोजी मतमोजणी व दिनांक १८ डिसेंबर २०१७ रोजी निवडून आलेल्या सदस्यांची नावे प्रसिद्ध करणे.

त्या अनुषंगाने विविध राजकीय पक्ष प्रचारासाठी झेंडे उभारणे, बॅनर्स, कापडी फलक, पोस्टर लावणे, नोटीसा चिकटविणे, घोषणा लिहिणे, कमान, पताका, कट आऊट लावणे किंवा चिन्हे वापरतात, त्यामुळे अनेक वेळा दोऱ्या, काठ्या व तत्सम भाग रस्त्यावर आडवा येऊन रहदारीस अडथळा होतो, ज्याअर्थी प्रचाराचे कालावधीत अशा किरकोळ कारणावरून पक्ष कार्यकर्त्यांमध्ये वाद निर्माण होतात. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन शांततेचा भंग होऊ शकतो.

त्याअर्थी, ठाणे पोलीस आयुक्तालयातील पोलीस उप आयुक्त परिमंडळ-१ ठाणे, परिमंडळ-२, भिवंडी, परिमंडळ-३ कल्याण व परिमंडळ-४, उल्हासनगर अंतर्गत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने जनजीवन सुरळीत राहण्यासाठी सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था जोपासण्यासाठी तसेच कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन सामाजिक तेढ निर्माण होऊ नये म्हणून मी, परम बीर सिंह पोलीस आयुक्त, ठाणे शहर, सन १९५१ चा कायदा महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३३ अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३३(१)(प) अन्वये रहदारीस अडथळा होईल किंवा उजेड व हवा निर्वेधपणे येण्यास प्रतिबंध होईल अशा रितीने कोणत्याही सार्वजनिक रस्ता व सार्वजनिक जागेवर बॅनर्स लावणे, फलक लावणे, खांबार झेंडे लावणे यांस या आदेशाच्या तारखेपासून परिमंडळ-१ ठाणे, परिमंडळ-२ भिवंडी, परिमंडळ-३ कल्याण व परिमंडळ-४ उल्हासनगर अंतर्गत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक क्षेत्रात निवडणूक प्रक्रिया संपेपर्यंतच्या कालावधीसाठी मी प्रतिबंध करीत आहे.

सदर निवडणूकीचे काळात कोणत्याही राजकीय पक्षाच्या कोणत्याही उमेदवाराने खाजगी इमारत अथवा आवारात पोस्टर, झेंडे, बॅनर्स, कापडी फलक लावणे नोटीसा चिकटविणे, घोषणा लिहिणे इत्यादीचा वापर करावयाचा असल्यास त्यांनी प्रथम जागा मालकांची लेखी परवानगी घेणे बंधनकारक आहे. अशी लेखी परवानगी संबंधित पोलीस स्टेशनला दाखवून पोलीसांचा ना हरकत दाखला घेणे देखिल बंधनकारक राहिल. अशा रितीने खाजगी जागेवर लावलेले बॅनर्स, पोस्टर इत्यादीमुळे रहदारीस अडथळा होणार नाही व उजेड हवा अडवली जाणार नाही हे पहाणे त्या पक्षाच्या उमेदवाराला बंधनकारक राहिल.

मी सुचना देतो की, सदरहू आदेशाच्या प्रती ठाणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक क्षेत्रात सहज दिसणाऱ्या सार्वजनिक ठिकाणी चिकटवून ध्वनीक्षेपकाद्वारे सदर आदेश प्रसारीत करावा व तशा नोंदी घेण्यात याव्यात.

सदर मनाई आदेश दिनांक १६ नोव्हेंबर २०१७ रोजी ००-०१ वा. पासून ते दिनांक १४ डिसेंबर २०१७ रोजी २४-०० वा. पावेतो लागू राहिल. सदर मनाई आदेशाचा भंग करणाऱ्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम १३१ प्रमाणे कारवाई करण्यात येईल.

सदर आदेश आज दिनांक १५ नोव्हेंबर २०१७ रोजी माझे सही व शिक्क्यानिशी जारी केलेला आहे.

**परम बीर सिंह,**  
पोलीस आयुक्त, ठाणे शहर.

**जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, रायगड-अलिबाग यांजकडून**

**अधिसूचना**

क्रमांक जिउनि/पणन/कृउबासमा/शे.मा.नि./अधिसूचना/ / सन २०१७.—ज्याअर्थी, महाराष्ट्र कृषि उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ चे कलम ३ पोट-कलम (१) व मा. पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यालयाकडील पत्र क्रमांक सीएमआर/आर/३५/अॅक्ट अॅण्ड रुल्स, दिनांक १८ सप्टेंबर १९८१ अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकार परत्वे जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, रायगड-अलिबाग यांनी या अधिसूचनेद्वारे कृषि उत्पन्न बाजार समिती, माणगाव, ता. माणगाव, जि. रायगड या समितीच्या क्षेत्रात यापूर्वीच नियमन करण्यात आलेल्या कृषि उत्पन्न व्यतिरिक्त खालील शेतमालाचे नियमन करण्यात यावे असे प्रस्तावित करण्यात आले होते.

गळीत धान्ये	:	भुईमूग (फोडलेल्या व न फोडलेल्या), तिळ, खोबरा
गुंगीकारक द्रव्य	:	तंबाखू
ऊस, गुळ	:	ऊस, गुळ
गवत व वैरण	:	गवत व वैरण
गुराढोरांचे खाद्य	:	गवार व पुवाड
इतर	:	फुले, चहा

तरी सदर अधिसूचना प्रसिद्ध झालेचे तारखेपासून ३० दिवसांचे आत हरकती वा सूचना प्राप्त झालेल्या नाहीत.

त्याअर्थी, महाराष्ट्र कृषि उत्पन्न खरेदी विक्री (विकास व नियमन) अधिनियम, १९६३ चे कलम ३ पोट-कलम (१) व मा. पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यालयाकडील पत्र क्रमांक सीएमआर/आर/३५/अॅक्ट अॅण्ड रुल्स, दिनांक १८ सप्टेंबर १९८१ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून मी, पी. एम. खोडका, जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, रायगड-अलिबाग ही अधिसूचना प्रसिद्ध झालेचे तारखेपासून उपरोक्त परिच्छेदात नमूद केलेल्या कृषी मालाच्या (आता पावेतो नियमन न केलेल्या) खरेदी विक्रीचे उपरोक्त क्षेत्रात नियमन करण्याचे जाहिर करीत आहे.

**पी. एम. खोडका,**  
अलिबाग, जिल्हा उप निबंधक,  
दिनांक २६ सप्टेंबर २०१७. सहकारी संस्था, रायगड-अलिबाग.

## प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी यांजकडून

## आदेश

क्रमांक आस्था. बी-२/५६१८/सन २०१७.—रत्नागिरी जिल्ह्यात कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे अर्जित रजेचा अर्ज मंजूर करित आहे. तसेच रकाना क्रमांक ६ मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत येत आहे.

अ.क्र.	न्यायिक अधिकाऱ्यांचे नाव व पदनाम	शिल्लक अर्जित/परिवर्तित रजा	अर्जित/परिवर्तित रजेचा कालावधी	रजा/सुट्टी उपभोगणेचा व मुख्यालय सोडणेचा कालावधी (कार्यालयीन वेळेनंतरपासून ते कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत)	अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
१	श्रीमती पी. ए. झापटे, दिवाणी न्यायाधीश, क.स्तर व न्यायदंडाधिकारी वर्ग-१, गुहागर.	१० दिवस अर्जित रजा	दिनांक १ नोव्हेंबर २०१७ ते दिनांक १० नोव्हेंबर २०१७ पर्यंतची दहा दिवस अर्जित रजा	दिनांक ११ नोव्हेंबर २०१७ व दिनांक १२ नोव्हेंबर २०१७ च्या सुट्ट्या दिनांक ३१ ऑक्टोबर २०१७ चे कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक १३ नोव्हेंबर २०१७ चे कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत.	श्री. पी. एन. रोकडे, सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर व न्यायदंडाधिकारी वर्ग-१, चिपळूण.

रजेवरून परत आल्यावर न्यायिक अधिकारी यांना त्यांचे पदावर पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदावर पर्यायी अधिकाऱ्याची नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवणेत येत आहे. वरील न्यायिक अधिकारी हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर स्थानापन्न म्हणून काम करित राहिले असते.

संबंधित न्यायिक अधिकारी यांनी त्यांचे पदभारासंबंधी त्यांचे न्यायालयाशी संलग्न असलेल्या पोलीस ठाण्याला व तुरुंगाधिकारी यांना लेखी सूचना द्याव्यात. तसेच त्यांनी मुख्यालयात हजर झालेचे प्रतिवेदन व चार्ज रिपोर्ट जिल्हा न्यायालयाकडे पाठविणेचे आहेत.

सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिकाऱ्यांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.

रत्नागिरी,  
दिनांक २७ ऑक्टोबर २०१७.

ना. वि. न्हावकर,  
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश,  
रत्नागिरी.

**प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी यांजकडून  
कार्यालयीन आदेश**

क्रमांक आस्था.बी-२/५८३७/सन २०१७.—रत्नागिरी जिल्ह्यात कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे परिवर्तीत रजेचा अर्ज मंजूर करित आहे. तसेच रकाना क्रमांक (६) मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत आलेला आहे.

अ.क्र.	न्यायिक अधिकाऱ्याचे नाव व पदनाम	शिल्लक अर्जित/परिवर्तीत रजा	अर्जित/परिवर्तीत रजेचा कालावधी	रजा/सुट्टी उपभोगणेचा व मुख्यालय सोडणेचा कालावधी (कार्यालयीन वेळेनंतरपासून ते कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत)	अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
१	श्री. एस. एस. गायकवाड, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ व अति. सत्र न्यायाधीश, रत्नागिरी.	११२ दिवस परिवर्तीत रजा.	दिनांक ७ नोव्हेंबर २०१७ व दिनांक ८ नोव्हेंबर २०१७ ची दोन दिवस परिवर्तीत रजा	. . . . .	सौ. व्ही. ए. दिक्षित, जिल्हा न्यायाधीश-१ व अति. सत्र न्यायाधीश, रत्नागिरी.

रजेवरून परत आल्यावर न्यायिक अधिकारी यांना त्यांचे पदावर पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदावर पर्यायी अधिकाऱ्याची नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवणेत आले होते. वरील न्यायिक अधिकारी हे वर नमूद केलेल्या कालावधीत परिवर्तीत रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर स्थानापन्न म्हणून काम करित राहिले असते.

संबंधित न्यायिक अधिकारी यांनी त्यांचे पदभारासंबंधी त्यांचे न्यायालयाशी संलग्न असलेल्या पोलीस ठाण्याला व तुरुंगाधिकारी यांना लेखी सूचना द्याव्यात. तसेच रजेवरून हजर होताना त्यांनी वैद्यकीय स्वास्थ्य प्रमाणपत्र व मुख्यालयात हजर झालेचे प्रतिवेदन तसेच चार्ज रिपोर्ट जिल्हा न्यायालयाकडे पाठविणेचे आहेत.

सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिकाऱ्यांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.

रत्नागिरी,  
दिनांक ७ नोव्हेंबर २०१७.

**व्ही. ए. दिक्षित,**  
प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश,  
रत्नागिरी.

## प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी यांजकडून

## कार्यालयीन आदेश

क्रमांक आस्था. बी-२/५८११/सन २०१७.—रत्नागिरी जिल्ह्यात कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे परिवर्तीत रजेचा अर्ज मंजूर करित आहे. तसेच रकाना क्रमांक (६) मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत आलेला आहे :-

अ.क्र.	न्यायिक अधिकाऱ्यांचे नाव व पदनाम	शिल्लक अर्जित/परिवर्तीत रजा	अर्जित/परिवर्तीत रजेचा कालावधी	रजा/सुट्टी उपभोगणेचा व मुख्यालय सोडणेचा कालावधी (कार्यालयीन वेळेनंतरपासून ते कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत)	अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
१	श्री. एस. एन. सरडे, दिवाणी न्यायाधीश, क.स्तर व न्यायदंडाधिकारी वर्ग-१, देवरुख.	८० दिवस परिवर्तीत रजा.	दिनांक ६ नोव्हेंबर २०१७ ची एक दिवस परिवर्तीत रजा	. . . . .	श्रीमती पी. आर. सबनीस सह दिवाणी न्यायाधीश, क.स्तर व न्यायदंडाधिकारी वर्ग-१, देवरुख.

रजेवरून परत आल्यावर न्यायिक अधिकारी यांना त्यांचे पदावर पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदावर पर्यायी अधिकाऱ्याची नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवणेत आले होते. वरील न्यायिक अधिकारी हे वर नमूद केलेल्या कालावधीत परिवर्तीत रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर स्थानापन्न म्हणून काम करित राहिले असते.

संबंधित न्यायिक अधिकारी यांनी त्यांचे पदभारासंबंधी त्यांचे न्यायालयाशी संलग्न असलेल्या पोलीस ठाण्याला व तुरुंगाधिकारी यांना लेखी सूचना द्याव्यात. तसेच रजेवरून हजर होताना त्यांनी वैद्यकीय स्वास्थ्य प्रमाणापत्र व मुख्यालयात हजर झालेचे प्रतिवेदन तसेच चार्ज रिपोर्ट जिल्हा न्यायालयाकडे पाठविणेचे आहेत.

सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिकाऱ्यांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.

रत्नागिरी,  
दिनांक ६ नोव्हेंबर २०१७.

व. अ. दिक्षित,  
प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश,  
रत्नागिरी.

**प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी यांजकडून**

**कार्यालयीन आदेश**

क्रमांक आस्था. बी-२/५७५३/सन २०१७.—रत्नागिरी जिल्ह्यात कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे अर्जित रजेचा अर्ज मंजूर करित आहे. तसेच रकाना क्रमांक (६) मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत येत आहे.

अ.क्र.	न्यायिक अधिकाऱ्यांचे नाव व पदनाम	शिल्लक अर्जित/परिवर्तीत रजा	अर्जित/परिवर्तीत रजेचा कालावधी	रजा/सुट्टी उपभोगणेचा व मुख्यालय सोडणेचा कालावधी (कार्यालयीन वेळेनंतरपासून ते कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत)	अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
१	श्री. एस. एस. गायकवाड, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ व अति. सत्र न्यायाधीश, रत्नागिरी.	२८३ दिवस अर्जित रजा.	दिनांक ३ नोव्हेंबर २०१७ व दिनांक ४ नोव्हेंबर २०१७ ची दोन दिवस अर्जित रजा.	दिनांक ५ नोव्हेंबर २०१७ ची सुट्टी. दिनांक ३ नोव्हेंबर २०१७ चे कार्यालयीन वेळेपूर्वीपासून ते दिनांक ६ नोव्हेंबर २०१७ चे कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत.	सौ. व्ही. ए. दिक्षित, जिल्हा न्यायाधीश-१ व अति. सत्र न्यायाधीश, रत्नागिरी.

रजेवरून परत आल्यावर न्यायिक अधिकारी यांना त्यांचे पदावर पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदावर पर्यायी अधिकाऱ्याची नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवणेत येत आहे. वरील न्यायिक अधिकारी हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर स्थानापन्न म्हणून काम करित राहिले असते.

संबंधित न्यायिक अधिकारी यांनी त्यांचे पदभारासंबंधी त्यांचे न्यायालयाशी संलग्न असलेल्या पोलीस ठाण्याला व तुरुंगाधिकारी यांना लेखी सूचना द्याव्यात. तसेच त्यांनी मुख्यालयात हजर झालेचे प्रतिवेदन व चार्ज रिपोर्ट जिल्हा न्यायालयाकडे पाठविणेचे आहेत.

सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिकाऱ्यांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.

रत्नागिरी,  
दिनांक ३ नोव्हेंबर २०१७.

**ना. वि. न्हावकर,**  
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश,  
रत्नागिरी.

**पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांजकडून****मनाई आदेश**

क्रमांक विशा/मनाई आदेश/४५/२०१७.—ज्याअर्थी, ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांच्याकडून महागाई, वीज भारनियमन, पाणीटंचाई व जनतेच्या विविध मागण्यांसाठी मोर्चे, आंदोलने, निदर्शने, घेराव, धरणे, सभा इ. कार्यक्रमांचे आयोजन केले जाण्याची शक्यता आहे. माहे नोव्हेंबर, २०१७ महात दिनांक ४ नोव्हेंबर २०१७ रोजी गुरूनानक जयंती व दिनांक ७ नोव्हेंबर २०१७ रोजी अंगारक चतुर्थी असे सण साजरे होणार आहेत.

त्याअर्थी, वरील घटनांच्या अनुषंगाने सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मी, परम बीर सिंह, पोलीस आयुक्त, ठाणे शहर, महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७(१) व (३) अन्वये जीवित व वित्त सुरक्षित राहण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था जोपासण्यासाठी खालीलप्रमाणे मनाई आदेश देत आहे :-

(१) शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, बंदुका, लाठ्या किंवा शरीरास इजा करण्यासाठी वापरण्यात येईल अशी कोणतीही वस्तू बाळगणे.

(२) दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने जमा करणे.

(३) कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे.

(४) सार्वजनिक रीतीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे इत्यादी.

(५) व्यक्तीच्या किंवा प्रेताकृतीच्या प्रतिमेचे प्रदर्शन करणे.

(६) सभ्यता अगर निती या विरुद्ध असतील अशी किंवा राज्यातील शांतता धोक्यात आणतील किंवा ज्यामुळे राज्य शासन उलथून पडेल अशी भाषणे, हावभाव, चित्रफलक प्रदर्शित करणे.

(७) पाच किंवा पाचापेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे, जाहीर सभा घेणे, मिरवणुका काढणे, घोषणा, प्रतिघोषणा देणे इ. कृत्यांना या आदेशान्वये मनाई करित आहे.

वरील मनाई आदेश खालील व्यक्तींना लागू राहणार नाहीत :-

“ जो कोणी इसम सरकारी नोकर आहे, किंवा ज्यास वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्य निमित्ताने शस्त्रे घेणे भाग पडेल, किंवा ज्यास अधिकार प्रदान केलेल्या अधिकाऱ्याने सूट दिलेली आहे. ”

सदर आदेश खालील मिरवणुका व जमावास लागू राहणार नाहीत :-

(१) लग्न कार्यासाठी जमलेले लोक.

(२) प्रेतयात्रा व अंत्यसंस्कारासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुका.

(३) सरकारी/निमसरकारी कामासाठी कोर्ट, कचेऱ्या येथे जमलेले लोक.

(४) सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था या ठिकाणी जमलेला जनसमुदाय.

(५) पोलीस आयुक्त व त्यांनी प्रदान केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या सभा/मिरवणुका.

(६) सर्व शासकीय/निमशासकीय कर्मचारी हे कर्तव्य पार पाडीत असलेले ठिकाण.

सदर मनाई आदेश दिनांक २८ ऑक्टोबर २०१७ रोजी ००-१० वाजेपासून दिनांक ११ नोव्हेंबर २०१७ रोजी २४-०० वाजेपर्यंत अंमलात राहील. वरील मनाई आदेशाचा भंग करणाऱ्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम १३५ प्रमाणे कारवाई करण्यात येईल.

ठाणे,

दिनांक २५ ऑक्टोबर २०१७.

**परम बीर सिंह,**

पोलीस आयुक्त, ठाणे शहर.

**पोलीस उप आयुक्त (वाहतूक), नवी मुंबई यांजकडून****वाहतूक नियंत्रण अधिसूचना**

क्रमांक पोउपआ/वाह/नमुं/३००३/२०१७.—ज्याअर्थी, दिवाळी सण-२०१७ चे अनुषंगाने वाशी वाहतूक शाखेच्या हद्दीतील सेक्टर नं. ९, १०, १४, १५ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाजारपेठ आहेत. त्यामुळे दिनांक १७ ऑक्टोबर २०१७ ते दिनांक १९ ऑक्टोबर २०१७ चे दरम्यान वाशी परिसरात वाहतूक कोंडी होऊन नागरीकांना वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागणार असल्याची दाट शक्यता आहे ;

त्याअर्थी, महाराष्ट्र शासन, गृह विभाग क्रमांक एम.व्ही.ए. ११६/सीआर/३७/टीआर, दिनांक २७ सप्टेंबर १९९६ चे अधिसूचनेनुसार मोटार वाहन कायदा कलम ११५, ११६(१) (अ) (ब) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून मी, नितीन पवार, पोलीस उप आयुक्त (वाहतूक), नवी मुंबई पुढीलप्रमाणे आदेश करित आहे ;

वाशी वाहतूक शाखेच्या हद्दीतील फायरब्रिगेड चौक ते शबरी हॉटेल मार्गावरील दोन्ही लेनवर (दुतर्फा) रोडवर “ नो पार्कींग ” घोषित करण्यात येत आहे.

सदरची अधिसूचना खालील नमूद तारीख व वेळपर्यंत अंमलात राहील.

(१) दिनांक १७ ऑक्टोबर २०१७ रोजी दुपारी १२-०० ते २३-०० वा. पर्यंत.

(२) दिनांक १८ ऑक्टोबर २०१७ रोजी दुपारी १२-०० ते २३-०० वा. पर्यंत.

(३) दिनांक १९ ऑक्टोबर २०१७ रोजी दुपारी १२-०० ते २३-०० वा. पर्यंत.

सदरची वाहतूक नियंत्रण अधिसूचना ही परिवहन सेवेच्या बसेस, पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू होणार नाही.

**नितीन पवार,**

नवी मुंबई,

दिनांक १६ ऑक्टोबर २०१७.

पोलीस उप आयुक्त (वाहतूक),

नवी मुंबई.